

Expo Engineering and Projects Limited (Formerly Known as Expo Gas Containers Limited)

Expo House, 150 Sheriff Devji Street,

Mumbai – 400 003, India

Tel.: +91 22 6131 9600 /Fax: +91 22 2340 1635

Website: www.expogas.com

CIN NO: L40200MH1982PLC027837

Ref: C:/Expo/Bse/2025-26 05th September,2025

To, Bombay Stock Exchange P.J. Towers, Dalal Street, Mumbai – 400 001

Scrip Code :526614

Sub: Submission of newspaper advertisement in respect of Notice of 42nd Annual General Meeting, Remote E-voting Information and Book Closure.

Reference No: Regulation 30 and 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

Dear Sir,

We wish to inform that pursuant to Regulation 47 and 30 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we enclose herewith copies of Newspaper advertisement in respect of Notice of 42nd Annual General Meeting, Remote E-voting Information and Book Closure.

- 1. English Daily: "Business Standard "dated 04th September,2025
- 2. Regional Language Daily: "Nav Shakti" Mumbai dated 04th September,2025

We request you to please take on record and oblige.

Thanking you Yours faithfully,

For Expo Engineering and Projects Limited (Formerly known as Expo Gas Containers Limited)

Preeti Sharma Company Secretary & Compliance officer

Encl.: As above



blic at large is hereby informed that State Bank of India, RACPC-Banjarahils, No 6-3-251/7/1&2, 1st Floor, Jyothi Prime, Erramanzil Colony, Banjarahills, Hyderabad 500082 (Home Branch S. R. NAGAR (20308)) has Sanctioned Rs.17,75,000/- to Dr. Ariand Shankar Upadhyay and Smt. Maya Ariand Shankar Updhyay Towards Housing Loan Vide Loan Alc. No. 62133326792 by deposit of registered agreement of sale of Property Flat No.M/307, 3rd Floor, M Wing, Bhumi Bridge, in C.T.S. No.520, Western Express Highway, Kaneri (Borivali), Maharashtra. It is observed that the Original Registered Agreement of Sale, No. 355/2005 dated 27 01 2005. Registered at Assistar Registrar Borivali 6, Maharashtra, in favour of Dr. Anand Shankar Upadhyay and Smi Maya Anand Up adhyay of the above mentioned property has been lost imisplaced or is unable to trace during transit of documents from Home Branch to RACPC - Banjarahills. Any personhaving any claim/ objection/ interest on the said document shall intimate in writing to the bank on above address, within 15 days from the date of this notice. If no claims/objections are received within the given period a process for obtaining certified copyfrom the concerned Sub-Registrar will be initiated in lieu thereof.

Place: Hyderabad Date: 03.09.2025

SdV-Asst. General Manager, State Bank of India

TECHNVISION VENTURES LIMITED CIN: L51900TG1980PLC054066 Reg Office: 1486 (12-13-522), Lane No. 13, Street No. 14, Tarnaka, Secbad - 17

Fax: 040-27173240, E-mail: info@technvision.com

NOTICE ON INFORMATION REGARDING 45th ANNUAL GENERAL MEETING OF THE COMPANY TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING/OTHER AUDIO VISUAL MEANS

The Company is intended to send Notice of 45th Annual General Meeting ("AGM") of the Members of the Company scheduled to be held on Tuesday, the 30th day of September 2025 at 10.00 A.M.(Indian Standard Time - IST) through Video Conferencing / Othe Audio Visuals Means ("VC/OAVM") Facility, without physical presence of members, i compliance with the applicable provisions of Companies Act, 2013 and Rules mad thereunder and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements; Regulations, 2015, read with MCA Circular No. 14/2020 dated April 8, 2020, Circular No. 17/2020 dated April 13, 2020, Circular No. 20/2020 dated May 5th, 2020, Circula No.02/2021 dated 13th January, 2021, MCA Circular No. 02/2022 dated 05th May, 2022 MCA Circular No. 10/2022 dated 28th December, 2022, MCA Circular No. 09/2023 dated 25th September, 2023 and Circular No. 09/2024 dated 19 September, 2024 (collectively Referred as "MCACirculars") and Circular No. SEBI / HO / CFD / CMD1 / CIR /P/ 2020/79 dated 12th May, 2020, SEBI / HO / CFD / CMD2/ CIR / P/2021/11 dated 15th January, 2021 Circular No. SEB1/HO/CFD /CMD2 /CIR/P/2022/62 dated 13th May, 2022, SEBI Circula No. SEBI/ HO/CFD/ PoD-2/P/CIR/2023/4 dated 05th January, 2023 and SEBI Circula No. SEBI/HO/CFD/CFD-PoD2/P/CIR/2023/167 dated 07th October, 2023 and SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2024/133 dated 03rd October, 2024 ssued by SEBI, to transact businesses set forth in the Notice convening the 45th AGM. In compliance with the above Circulars, electronic copies of the Notice of the 45th AGN

and the Annual Report for the Financial Year 2024-2025, will be sent to all the members whose email addresses are registered with the Company/ Depository Participant(s). The said Notice and Annual Report will be available on the Company's Website www.technvision.com and on the websites of the stock Exchanges where the shares o the Company are listed (www.bseindia.com) and on the website of CDSI https://www.evotingindia.com/. Manner of registering/updating e-mail addresses:

Members holding share(s) in the physical mode are requested to register their email address temporarily with the Company's RTA i.e. Venture Capital and Corporate Investment Private Limited by writing at investor relations@vccipl.com in order to receive the Notice of 45th AGM, Annual Report for the year ended 31st March, 2025 and logic redentials for evoting.

• Member(s) holding shares in electronic mode are requested to register/update their expressions. mail addresses with their respective Depository participant(s) for receiving communication from the Company electronically. Manner of casting Vote through e-voting:

The Company is providing facility of remote e-voting to its Members in respect of all

resolutions set out in the Notice convening the 45th AGM. The facility of casting votes by a member using remote e-voting as well as the e-voting system on the date of the AGM will be provided by CDSL. Members attending the 45th AGM through VC/OAVM will be counted for the purpose of ascertaining the quorum under Section 103 of the Companies Act, 2013.

The login credentials for casting the votes through e-voting shall be made available to

the members through e-mail after they successfully register their e-mail addresses in the manner provided above.

This Notice is being issued for the information and benefit of all the members of the Company.

For Technvision Ventures Limited

0

dated 03rd September, 2025.

Circulars' or 'the Circulars').

www.cdslindia.com.

members are informed that:

V. Members may note that:

during 34th AGM; and

inclusive).

Place: Secunderabad Santosh Kumar Diddiga Date: 04th September, 2025 Company Secretary

The Brihanmumbai Electric Supply & Transport Undertaking

(1) 80349, (2) 80471, (3) 80519, (4) 80533, (5) 80597, (6) 80559, (7) 80592,

Note: For more details, log on to website https://mahatenders.gov.in

PRO/AAM(M)/57/2025

GENERAL MANAGER



PARTY CRUISERS LIMITED CIN: L63040MH1994PLC083438

Registered Office: 303/304/305 Simran Plaza, Khar 4th Road Next to Regal Enclave Hotel, Khar West, Mumbai 400052 Contact: 02249739352/967160222 Email address: compliance.part ycruisersindia@gmail.com

Website: www.partycruisersindia.com NOTICE OF ANNUAL GENERAL MEETIN

NOTICE is hereby given that the 31st Annual General Meeting ('AGM') of the Members of PARTY CRUISERS LIMITED ('the Company') will be held at the 301, 3" Floor, Raheja Point 1 Vakola East, Santacruz, Mumbai-400055, on Saturday, September 27, 2025 at 12:30 P.M. IS to transact the business as set out in the Notice calling the AGM.

The Notice of the AGM together with Explanatory Statement thereto under Section 102 o the act Along with the Audited Standalone and Consolidated Financial Statements, Board' Report and the Statutory Auditor's Report (collectively referred to as "Annual Report") there on for the Financial Year ended March 31, 2025 has been sent on Thursday, September 04 2025 by electronic mode to all the members whose e-mail addresses re registered with th Company/Depositories Participants ("DP's")/Registrar and Transfer Agent ("RTA"), in accordance with the aforesaid MCA Circulars and SEBI Regulations. Further, in accordance with the aforesaid MCA Circulars and SEBI Regulations. Further, in accordance with Regulation 36(1) (b) of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015 the Company has sent letters on Thursday, September 04, 2025 to shareholders whose e-mail addresses are not registered with the Company/Depositories Participants ("DP's")/Register and Transfer Agent ("RTA") providing the weblink, including the exact path to access the Annual Report for the FY 2024-2025 of the Company.

The aforesaid documents are also available on the Company's website a <u>www.partycruisersinda.com</u>, on the website of the National Stock Exchange of India Limiter at <u>www.nseinda.com</u> and also on website of the <u>NSDLat www.eyoting.nsdi.com</u>

n compliance with the provisions of Section 108 of the Act read with Companie Management and Administration) Rules, 2014, Secretarial Standard-2 on General Meeting nd Regulation 44 of the SEBI Listing Regulations, the Company is pleased to offer electioni oting facility to its Members, to exercise their right to vote on all the resolutions proposed to be transacted at the 31" AGM. The Members may cast their votes using an electionic votin system ("remote e-voting"). The Company has engaged the services of National Securities Depository Limited ("NSDL") as authorized agency for conducting of remote e-voting. The manner of remote e-voting by the members is provided in the Notice.

The Members of the Company are further informed as follows:

a. The e-voting period shall commence on Wednesday, September 24, 2025 (9:00 A. M. IST) and ends on Friday, September 26, 2025 (5:00 P. M. IST), after which e-voting shall not be allowed. The e-voting module shall be disabled by NSDL for voting thereafter. Once the ote on a resolution is cast by the Member by e-voting, he shall not be allowed to change Facility for voting through postal ballot paper shall also be made available at the AGM

Members who have not already cast their vote by remote e-voting shall be able to exercise their right at the AGM. Members who have cast their vote by remote e-voting shall be able to exercise their right at the AGM. Members who have cast their vote by remote e-voting may also attend the AGM, but shall not be allowed to cast their vote again.

The Members, whose names appear in the Register of Members / list of Beneficial Owners as on, Saturday, September 20, 2025, being the cut-off date, are entitled to avail the facility.

of remote e-voting as well as voting at the AGM. A person who is not a member as on the cut-off date should treatthis Notice for information purposes only.

Any person, who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after the dispatch of Notice of the AGM and holding shafes as on the cut-off date is Saturday, September 20, 2025, may obtain the login ID and password by sending a reques

at evoting@nsdl.co.in. In case of queries / grievances with regard to e-voting, members may refer to Frequently Asked Questions (FAQs) at www.evoting@nsdl.co.in or write an email to evoting@nsdl.co.in or may callon Toll-Free No. 1800 1020 990.

Ms. Zalak Mehta, Proprietor of M/s. Zalak Mehta & Associates, Practicing Compar

Secretaries has been appointed as a scrutinizer to scrutinize the remote e-voting and ball of process in fair and transparent manner.

The results on resolutions shall be declared not later than 2 working days from the conclusion of the AGM and the resolutions will be deemed to be passed on the AGM date subject to receipt of the requisite number of votes in favour of the resolutions.

subject to receipt of the requisite number of votes in favour of the resolutions.

The results declared along with the Scrutinizer's Report will be available on the website of the Company at www.partycruisersindia.com and on NSDL's website at https://www.evoting.nsdl.com/, and will also be communicated to National Stock Exchange of India Limited.

Zuzer Hatim Lucknowal

Date: 05/09/2025 Directo (DIN: 00979509 Place: Mumbai

PRAKASH STEELAGE LIMITED

Registered Office: 101, Shatrunjay Apartment, 28

Sindhi Lane, Nanubhai Desai Road, Mumbai - 400 004.

CIN:L27106MH1991PLC061595 Tel. No.: 022 66134500, Fax No.: 022 66134599

E-mail: cs@prakashsteelage.com Website: www.prakashsteelage.com

NOTICE OF THE 34" ANNUAL GENERAL MEETING

The 34th Annual General Meeting of the Company ('AGM') will be convened on Friday

26th September, 2025 at 3:00 PM through Video Conferencing ("VC")/Other Audio Visual Means ('OAVM'), to transact the Ordinary and Special Business asset out in

the Notice of the 34th AGM totransact the businesses as set out in the Notice of AGM

The AGM will be convened in compliance with the applicable provisions of the

Companies Act, 2013 ('the Act') and the rules made thereunder, provisions of the

Securities and Exchange Board of India ('SEBI') (Listing Obligations and Disclosure

Requirements) Regulations, 2015 ('Listing Regulations') and the provisions of Circular

No. 9/2024 dated 19th September 2024 (in continuation with the Circulars issued earlie

in this regard) ('MCA Circulars') readwith SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CFDPoD

2/P/CIR/2024/133 dated 3 doctober 2024 ('collectively referred as 'MCA and SEB

The Notice of AGM and the Annual Report for Financial year 2024-25 are available or

the Company's website at www.prakashsteelage.com, website of the Stock Exchanges

i.e. BSE Limited and the National Stock Exchange of India Limited at www.bseindia com

and www.nseindia.com_respectively,, and on the website of CDSL at https://

In terms of MCA Circular/s and SEBI Circular, Notice of the 34th AGM and the Annua

Report for the Year 2025 including the Audited Financial Statements has been sent by

e-mail to those Members whose email addresses are registered with the Company

Depository Participants. A letter providing a web-link for accessing the Annual Report

has been sent to those Members who have not registered their email ID's with the

Company /RTA or the Depository Participant(s). The requirement of sending physical

copy of the Notice of the 34th AGM and Annual Report to the Members have been

Members holding shares either in physical form or dematerialized form, as on the cut

off date of 19th September, 2025 may cast their vote electronically on Ordinary and

Special Business, as set outin the Notice of the 34hAGM through electronic voting

system ("remote e-voting") of Central Depository Services Limited ("CDSL"). All the

The Ordinary and Special Business, as set out in the Notice of the 34th AGM, will

Theremote e-voting shall commence on Tuesday, 23rd September, 2025at 9:00 A.M.

The remote e-voting shall end on Thursday, 25th September, 2025 at 5:00 P.M.

Any person, who becomes Member of the Company after sending the Notice of

the 34th AGM by email and holding shares as on the cut-off date i.e. 19th September

2025, may obtain the login D and password by sending a request at helpdesk.evoting@cdslindia.com or charmi@bigshareonline.com or

cs@prakashsteelage.com. However, if a person is already registered with CDSL

for remote e-Voting then the existing user ID and password can be used for casting

a) the remote e-Voting module shall be disabled by CDSL after the aforesaid date and

time for voting and once the vote on a resolution is cast by the Member, Member

the Members who have cast their vote by remote e-Voting prior to the 34h AGM

may participate in the 34th AGMthrough VC/OAVM Facility but shall not be entitled

the Members participating in the 34th AGM and who had not cast their vote by

remote e-Voting, shall be entitled to cast their vote through e-Voting system

a person whose name is recorded in the Registrar of Members or in Register of

Beneficial Owners maintained by the Depositories as on the cut-off date only shall

be entitled to avail the facility of remote e-Voting, participating in the 34th AGM

by sending a request helpdesk evoting@cdslindia.com or contact attollfree no

1800 22 55 33 in case Individual shareholders holding securities in Demat mode

with CDSL and at contact NSDL helpdesk by sending a request a

evoting@nsdl.co.in orcall attollfree no.: 1800 1020990 and 1800224430 in case

registered with the Company, may register email address by sending scanned

copy of signed request letter mentioning the name, folio number and complete

address, self-attested scanned copy of the PAN Card and scanned copy of the

signed of any document (such as AADHAR Card, Driving License, Election Identity

Card, Passport) in support of the Member of the Company by email to

cs@orakashsteelage.com. Member sholding shares in demat form can update

The Register of Members and the Share Transfer books of the company will remain

closed from Friday, 19th September, 2025 to Friday, 26th September, 2025 (both days

For and on behalf of the Company

Chainnan & Managing Director

Prakash C. Kanugo

DIN: 00286366

of Individual shareholders holding securities in Demat mode with NSDL

V.II. Those Members holding shares in Physical form, whose email addresses are no

VII. In case of queries or anytechnical issue Members can contact CDSL Helpdesl

through VC/OAVM Facility and e-Voting during the 34th AGM.

their email address with their Depository Participant.

to cast theirvote again through the e-Voting system during the 34th AGM;

IV. The cut-off date, for determining the eligibility to vote through remote e-voting of

through e-voting system during the 34th AGM, is 19th September, 2025.

dispensed with vide MCA Circular and SEBI Circular.

be transacted through voting by electronic means,

shall not be allowed to change it subsequently;

♥Væt& VETO SWITCHGEARS AND CABLES LIMITED CIN: L31401MH2007PLC171844

Regd. Office: 506, 5th floor, Plot No. B-9, Landmark Building, New Link Road, Andheri (west), Mumbai, Maharashtra - 400058 Corporate Office: 4th Floor, Plot No. 10, Days Hotel, Airport Plaza Scheme, Behind Hotel Radisson Blu, Tonk Road, Durgapura, Jaipur-3020018 (Rajasthan)
Phone: 141-6667775 Website: www.vetoswitchgears.com E-mail: cs@vetoswitchgears.com

NOTICE OF 18³⁴ AGM OF VETO SYNTCHGEARS AND CABLES LIMITED TO BE HELD THROUGH YC (VIDEO CONFERENCING)! OAYM (OTHER AUDIO VISUAL MEANS, E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE

- Notice is hereby given that the 18th Annual General Meeting ("AGM") of the Company is scheduled to be held on 29th September, 2025, Monday at 03:00 P.M. through Video Conferencing (VC)/Other Audio Visual Means (OAVM) in compliance with General Circular Nos. 14/2020, 17/2020, 20/2020, 02/2021 19/2021, 21/2021, 03/2022, 10/2022 and 11/2022 all other applicable laws and circulars issued by the Ministry of Corporate Affairs (MCA), Government of India and Securities and Exchange Board of India (SEBI), to transact the Ordinary and Special businesses as set out in the Notice.
- In compliance with the above circulars, electronic copies of the Notice of the 18 AGM along with the Annual Report for the Financial Year 2024-25 have already been emailed to all shareholders whose email addresses are registered with the Company or Registrar and share Transfer Agent or with their respective Depository Participant(s). The emailing of all Notices has been completed on 04th September, 2024. Same are also available on Company's website chgears.com, stock Exchanges website (BSE & NSÉ) and on the website of Central Depository Services (India) Limited (CSDL) (www.evotingindia.com).
- Notice is also hereby given pursuant to the provision of Section 91 of the Companies Act, 2013 ("Act") and regulation 42 of SEBI (LODR) Regulation and other applicable rules framed their under that the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Tuesday 23° September 2025 to Monday 29th September 2025 (both day inclusive) for the purpose of 18th AGM and for determining the entitlement of members to final dividend for the Financial Year ended March 31" 2025, if approved in the 18" AGM. The final dividend will be paid through various online transfer modes to the members who have updated their bank details. For members, who have no updated their bank account details, dividend warrants/demand draft/cheques will be sent to the registered addresses in due course.
- In terms of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and relevant provisions of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is providing to its member with the facility to exercise their right to vote on the agent items as stated in the notice of the 18 AGM by electronically through remote e-voting (prior to AGM) and e-voting (during the AGM) through the e-voting services provided by Central Depository Services (India) Limited (CSDL).

The details pursuant to the provision of the Section 108 of the Companies Act 2013 and the relevant rules prescribed there under are as follows:

- a) The business will be transacted through voting by electronic means. Date and Time of commencement of remote E voting Friday 26"
- September 2025 from 09:00 A.M. Date and Time of end of remote E-Voting: Sunday 28th September 2025 at
- 05:00P.M. Cut-Off date: Thursday 22 "September 2025.
- Any person, who acquire the shares of the Company and has become a
- member of the Company after dispatch of notices and holding shares as on cut-off date i. e. Thursday 22st September 2025, may obtain the login ID d password by the following the procedure mentioned in the notices o
- E-voting by electronic mode shall not be allowed beyond 5:00 P.M. on Sunday 28th September 2025 the facility shall be forthwith be blocked. The facility for voting through electronic voting system shall also be made
- available at the AGM and the Members participating in the AGM through VC/OAVM, who have not already cast their vote by remote e- voting, shall be able to exercise their right in the meeting. The Members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM
- may also attend the AGM through VC/ OAVM but shall not be entitled to cas their vote again in the Meeting. Members holding shares either in physical form or in dematerialized form,
- as on the cut-off date i.e. Thursday 21" September 2025, only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting at the AGM. Once the vote on a resolution is cast by the members, he/she shall not be allowed to change it subsequently.
- The Notice of the 18⁺ Annual General Meeting and the Annual Report for F 2024-25 are also available on the Company's website www.vetoswitchgears.com, the website of CDSL www.evotingindia.com as
- well as on the websites of the stock exchanges, namely, NSE & BSE. All the grievances connected with facility for voting by electronic means
- may be addressed Mr. Rakesh Dalvi, Sr. Manager, (CDSL) Central Depository Services (India) Limited, A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai 400013 or send an email to helpdesk.evoting@cdslindia.com or call or 022-23058542/43. By Order of the Board For Veto Switchgears and Cables Limited

Place: JAIPUR

Date: 05/09/2025

Kritika Todwal

TENDER NOTICE E-tenders are re-invited for the supply of following items.

SHAMA ENGINE VALVES LIMITED

NOTICE OF ANNUAL GENERAL MEETING

Notice is hereby given that the 64th Annual General Meeting of the members of the SHAMA ENGINE VALVES LIMITED will be held on Tuesday, 30th September, 2025 at 9:30 A.M. at S-I, Second Floor, Shop Cum Facility Centre, Pocket-A, DSIIDC Industrial Complex, Bawana Delhi- 110039 to transact the following businesses:

ORDINARY BUSINESS:

- To receive, consider and adopt the audited financial statements for Board of Directors and Auditors' thereon.
- To appoint a director in place of Mrs. Preeti Sarin (DIN: 01746292) who retires by rotation and being eligible, offers her candidature for re-appointment.
- To appoint a director in place of Mr. Manish Kumar Arora (DIN: 00049518), who retires by rotation and being eligible, offers

SPECIAL BUSINESS:

Place: New Delhi

Preeti Sarin Director DIN: 01746292



HINDUJA GLOBAL SOLUTIONS LIMITED

(CIN: L92199MH1995PLC084610) Regd. Office: Tower C (1st floor), Plot C-21, G Block, Bandra Kurla Complex, Bandra East, Mumbai-400051 Tel.: +91 22-6136 0407

E-mail Id: investor.relations@teamhgs.com | Website: www.hgs.cx

NOTICE

Transfer of equity shares to IEPF

NOTICE NOTICE is hereby given that pursuant to Section 124(6) of the Companies Act, 2013 ('the Act') read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016, as amended, ('the Rules'), Hinduia Global Solutions Limited ('the Company') is required to transfer equity shares in respect of which dividend has not been claimed/encashed by the Member(s) for 7 consecutive years (from the date of its transfer to the Unpaid Dividend Account) to the Investor Education and Protection Fund Authority ('IEPF'). Accordingly, the equity shares which corresponds to 2nd Interim Dividend for FY 2018-19 and remained unpaid / unclaimed for a period of 7 consecutive years would be transferred to IEPF in the 2nd week of December 2025.

In compliance with the Rules, relevant communication has been sent to the concerned Members, requesting them to claim said unpaid/ unclaimed Dividend. In case, the Company does not receive any response for encashment of aforementioned dividend from the concerned Members on or before December 07, 2025, the Company shall transfer the related equity shares to IEPF in 2nd week of December 2025. Details of Members whose shares are liable to be transferred to the IEPF have been uploaded at www.hgs.cx under the 'Investors tab' and the same shall be deemed to be adequate notice for issue of duplicate share certificate(s) by the Company for the purpose of transfer of shares to IEPF. Upon transfer of such equity shares and dividend to the IEPF, no

claim shall lie against the Company. However, pursuant to the provisions of the Act and the Rules, the concerned Member(s) can claim the transferred shares and unpaid / unclaimed dividend from the IEPF Authority for which details are/ will be available at www.iepf.gov.in The concerned Members may contact the Company's Registrar

and Transfer Agent, i.e., KFin Technologies Limited at 1800 309 4001 or einward.ris@kfintech.com or the Company at investor.relations@teamhgs.com for any assistance in the matter

For Hinduja Global Solutions Limited

Place: Mumbai Date: September 4, 2025

Narendra Singh **Company Secretary**

AMBANI ORGOCHEM LIMITED

(Formerly Known as Ambani Organics Limited) CIN: L24220MH1985PLC036774 Registered Office: N 44 MIDC Tarapur, Boisar, Thane - 401506
Corporate Office: 801, 8º Floor, 351-ICON, Next to Natraj Rustomji, W.E. Highway,
Andheri (East), Mumbal-400069, India
E-ma*h invastarii anhonizarii anhonizarii

Website: www.ambaniorgochem.com

NOTICE OF 39" ANNUAL GENERAL MEETING OF THE COMPANY TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCE ("VC") / OTHER AUDIO VISUAL MEANS ("OAVM")

NOTICE is hereby given that the 39th (Thirty Ninth) Annual General Meeting (*AGM") of the Shareholders of M/s. Ambani Orgochem Limited (Formerly known as Ambani Organics Limited) ("the Company") will be held on Salurday, September 27, 2025 at 12.00 P.M. (IST) through video conference/other audio-visual means ("VC/OAVM") in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 & Rules framed thereunder and the SEBI (LODR) Regulations, 2015 read with General Circular No. 20/ 2020, 14/2020, 17/2020, 20/2021, 03/2022 and 11/2022 dated May5, 2020, April 13, 2020, December 8, 2021, May 5, 2022, December 28, 2022 and 03/2023 dated September 25, 2023 and 09/2024 dated September 19.2024 issued by the Ministry of Corporate Affairs, Government of India respectively, to transact the business, as set out in the Notice dated September 04, 2025 convening the AGM of the Company. Since the AGM of the Company will be held Inrough VC/OAVM, withoul physical presence of shareholders at a common venue, therefore, the deemed venue of meeting shall be the egistered office of the company.

In compliance with the said Circulars, Notice of the AGM along with the Annual Report for FY2024-25 has been sent on September 04, 2025 through electronic mode to those members/shareholders whose e-mail addresses are registered with the Company'S Registrar and Share Transfer Agent/Depositories. These documents are also available he website of the Company at www.ambaniorgochem.com and on the website of the Stock Exchange i.e., NSE Limited (at www.nseindia.com) and on the website of MUFG ntime India Private Limited, https://in.mpms.mufg.com/

Members who have not registered their e-mail address are requested to register the same in respect of shares held in electronic form With the Depository through their Depository Participan(s) and in respect of shares held in physical form by writing to the Company canget the same registered with the company by sending their email addresses with their full name, Folio no. and holdings at investors@ambaniorgochem.com

Further in compliance with the provisions of section 91 of the Companies Act, 2013 read with rules made lihereunder and Regulation 42 of the SEBI (LODR) Regulations, 2015 the Register of Members and Share Transfer Books of the Company shall remain closed from Sunday, 21st day of September, 2025 to Saturday, 27th day of September, 2025 (both days inclusive) for the purpose of AGM. Instructions for Remote E-voting and E-voting during the AGM:

Pursuant to Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies

(Management and Administration) Rules, 2014, as amended, and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is pleased to provide its Members facility to cast their votes electrofically on all the resolutions set forth in the Notice of 39th AGM using electronic voting system of MUFG Intime India Private Limited (RTA). The members are informed that:

Date: 05/09/2025

- a) The business sel forth in the Notice of the 39th AGM may be transacted through voting Aperson whose name is recorded in the Register of Members or in the Register of
- Beneficial Owners maintained by the Depositories as on the cut-off date i.e. September 20, 2025 only shall be entitled to avail the remote e-voting facility as well as e-voting at AGM; September 24, 2025 at 09.00 am (IST) and will end on Friday, September 26, 2025
- at 05.00 pm (IST) Voting through remote e-voting will not be allowed beyond said date and time. E-voting shall also be made available at the AGM and the members attending the AGM and the MGM and the AGM and the MGM and the AGM and the MGM the meeting who have not cast their vote through remote e-voting shall be able to vote at the AGM. Members who have voted through remote e-voting may attend the AGM but shall not be entitled to cast their vote again in the meeting. Once the vote on resolution is cast by the member, the member shall not be allowed to change it Members who have acquired shares and become members of the Company after the dispatch of Notice and Annual Report and who are eligible shareholders as of the cut-off date i.e. September 20, 2025 are requested to refer to the Notice of AGM for the process to be adopted for obtaining the Login ID and password for casting vote. The
- instructions or remote voting and e-voting at the AGM for shareholders holding share in dematerialized mode, physical mode, and for shareholders who have not registered their email addresses has been provided in the Notice convening the AGM. Instructions for attending the AGM through VC/OAVM are also provided in the Notice of AGM. The board of directors has appointed Mayank Arora & Co., Practicing Company Secretary (COP. 13609) as the Scrutinizer conducting voting process in a fair and

harehotders facing any lechnical issue in login may contact INSTAMEET helpdes sending a request at instameet@in.mpms.mufg.com or contact on: - Tel: 022 - 4918 6000/49186175.

For Ambani Orgochem Limited (Formerly known as Ambani Organics Limited)

Rakesh shah (DIN: 00503074)

) Bank of Baroda

Whereas,

receipt of the said notice.

Boisar Branch Office No.3 to 10 Holsar Baug, Tarapur Road Boisar(W) Palghar 401501 Ph. 02525 - 267823, 267824

Email. boisar@bankofbaroda.com POSSESSION NOTICE

(For Immovable Property)

The undersigned being the Authorized Officer of the Bank of Baroda under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest(Second) Act, 2002 and in exercise of powers conferred under Section 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a Demand Notice dated 01.11.2019 Under Section 13 (2) of the said Act calling upon the Borrower M/s. The Global Fashion, Prop. Mr. Javesh Sunil Gharat & Mr. Rajendra Dajiba Gharat to repay the amount mentioned in the notice being Rs.18,56,262.14/- (Rupees Eighteen Lakhs Fifty Six Thousand Two Hundred Sixty Two And Fourteen Paisa Only) As Or Dated 31.10.2019, plus unapplied / unserviced Interest, within 60 days from the date of

he borrower and others mentioned hereinabove having failed to repay the amount, notice s hereby given to the Borrower and others mentioned hereinabove in particular and to the public in general that the undersigned has taken possession of the property described nerein below in exercise of powers conferred on him/her under Section 13 (4) of the said Actread with Rule 9 of the said Rule on this 03rd day of September of the year 2025.

The borrower and the others mentioned hereinabove in particular and the public in genera s hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of Bank of Baroda Boisar Branch for an amount of Rs.18,56,262.14/-(Rupees Eighteen Lakhs Fifty Six Thousand Two Hundred Sixty Two And Fourteer Paisa Only) As On Dated 31.10.2019, and interest thereon.

The borrower's attention is invited to sub-section (8) of Section 13 in respect of time available to redeem the secured assets.

Description of the Immovable Property

Hypothecation Of stock & Book debt

 Equitable Mort.gage Of Flat No.C1/6/6 1st Floor Sukh Samriddhi Society, Trivedi Naga Boisar 401501.

Date: 03/09/2025 Place: Boisar

Authorised Officer

Expo Engineering and Projects Limited

Read, Office: Expo House, 150, Sheriff Devii Street, Mumbai - 400 003 Phone: 022-61319621 Fax: 23401635 | CIN: L40200MH1982PLC027837 Website: www.expogas.com Email: compliance@expogas.com

Expo Engineering and Projects Limited(Formerly known as Expo Gas Containers Limited) Company is scheduled to be held on Monday, 29° September 2025 at 11.30 a.m. through Video Conference (VC) Other Audio-Visual Means (OAVM) facility, to transact businesses as set out in the Notice convening the 42rd Annual General Meeting of the Company oursuant to General Circular No.09/2023 dated 25th September, 2023 issued by Ministry of Corporate Affairs ("MCA") read together with other Circulars issued by MCA in this regard collectively referred to as "MCA Circulars") and Circular No. SEBI/HO/CFD/CFD- PoD-/P/CIR/2023/167 dated 07th October,2023 issued by the Securities and Exchange Board

of India (SEBI), (here in after collectively referred to as "the Circulars")
In compliance with aforesaid circulars, the company has sent Notice of the AGM along with the link of Annual Report for financial year 2024-25 through electronically on Thursday 04" September, 2025, to those shareholders who have registered their email IDs with the Company/Registrars and Share Transfer Agent/Depository. NOTICE IS FURTHER GIVEN pursuant to the provision of Section 91 of the Companies

Act, 2013. read with Rule 10 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 42 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Tuesday 23th September 2025 to Monday 29th September 2025(both the days inclusive) for the purpose of Annual General Meeting Shareholders will have an opportunity to cast their vote remotely or during the AGM on the ousiness as set forth in the Notice of the AGM through the electronic voting system. The manner of voting remotely or during the AGM for shareholders holding shares in

ematerialized mode, physical mode and for shareholders who have not registered their

email addresses has been provided in the Notice convening the AGM, instructions for attending the AGM through VC/OAVM are also provided in the Notice of AGM. The remote e-voting period commences on Friday, 26" September 2025, 09.00 a.m. to Sunday, 28" September 2025, 5.00 p.m. E-voting shall also be made available at the 42" AGMand the members who have not cast their vote through remote e-voting shall be able ovote at the 42 AGM. The e-voting module shall be disabled by CDSL for voting thereafter. lembers who have cast their vote through remote e-voting can participate in the AGM but shall not be entitled to cast their vote. A person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositones as on the cut-off date i.e. Monday, 22^{n} September 2025 shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as e-voting at the AGM. Any person who becomes a member of the company after the Notice is sent but hold shares as on the cut-off date i.e. Monday 22**

eptember 2025, may obtain the login ID and password by sending a request to nelpdesk.evoting@cdslindia.com hareholders who would like to express their views/ask questions during the meeting may egister themselves as a speaker by sending their request in advance at least 7 (seven ays prior to meeting mentioning their name, demat account number/folio number, email

Shareholders holding shares in physical mode and who have not updated their email addresses with the Company are requested to update their email addresses by sending a duly signed request letter to the Registrar and Transfer Agents of the Company, Adroi Corporate Services Private Limited by providing Folio No. and Name of shareholder Shareholders holding shares in dematerialized mode are requested to register / update their email addresses with the relevant Depository Participant. The Notice of the AGM and Annual Report for the Financial Year 2024-25 are available on the website of Centra

Depository Services (India) Limited (CDSL)at https://www.odslindia.com
The Notice of the AGM and Annual Report for the Financial Year 2024-25 are available on the website of the Stock Exchanges, BSE Limited (www.bseindia.com) where the Company's shares are listed and on the Company's website at www.expogas.com you have any queries or issues regarding attending AGM & e-Voting from the CDSL e-

Voting System, you can write an email to <u>helpdesk.evoting@cdslindla.com</u> or contact at oll free no. 1800 22 55 33 or send request to Mr. Rakesh Dalvi, Manager, (CDSL) Central Depository Services (India) Limited <u>helpdesk.evoting@cdslindia.com.</u>

By Order of the Board of Directors For Expo Éngineering and Projects Limited (Formerly known as Expo Gas Containers Limited)

Date: 04.09.2025

d: <u>- compliance@expoga\$.com</u>

Company Secretary M. No 56376

NOTICE OF THIRTEENTH ANNUAL GENERAL MEETING, E-VOTING INFORMATION

ompliance with applicable provisions of the Act read with General Circulars issued by

Date and time of commencement of remote e-voting: Wednesday, 24th September 2025 at 9.00 a.m. (IST)

- The Members of the Company, holding shares either in physical form or in dematerialized form, as on the cut- off date which is Saturday, 20° September, 2025,
- during AGM if they have not availed the remote e-voting facility. To cast e-vote during the AGM please refer the instruction mentioned in the AGM Notice. If the vote is cast through remote e-voting facility then the members would not be permitted to exercise their voting right at the general meeting. The Members may participate in the general meeting even after exercising their right

The Members would be able to cast their votes at the meeting through e-voting facility

- to vote through remote e-voting but shall not be allowed to vote again in the meeting. Aperson whose name is recorded in the register of members or in the register of
- beneficial owners maintained by the depositories as on cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e-voting or voting in the general meeting. The Annual Report, inter alia, containing Notice of the 13th AGM along with the procedure of remote e-voting has been sent to all Members by prescribed mode and
 - the same is also available on the website of the Company at www.vcupack.in and National Securities Depository Limited at www.evoting.nsdl.com Any person who have acquired shares and become member of the Company after the dispatch of Noticemayobtain thelogin ID and password from person mentioned hereunder.
- appointed as the Scrutinizer, for conducting the e-voting as well as voting at the AGM in a fair and transparent manner.) The results of E-voting shall be declared not later than two working days from the conclusion of AGM. The results declared along Scrutinizer Report shall be
- 2) The Members who have not registered their email addresses with the company car get the same registered with the Company at mumbai.vcudata@gmail.com/ vcudatamanagement@gmail.com. For any queries / grievances, in relation to e-voting

www.evoting nsdl com, under help section or write an email to evoting@nsdl.co in / 1800 1020 990 and 1800 22 44 30 or contact Mr. Suketh Shetty, Assistant Manager - NSDL at



Vibha Khandelwal

Preeti Sharma

Place: Mumba

VCU DATA MANAGEMENT LIMITED Regd. Office: Office No. 721 Metroplex 14 B Wing, Ijmima. Opp Sony Tv Building,

Link Road, Malad (W), Mumbai - 400064 Maharashtra. | Phone No.: 9265893235; Email: vcudatamanagement@gmail.com; Website: www.vcupack.in

Notice is hereby given that the 13th (Thirteenth) Annual General Meeting (AGM) of the members of Company will be held on Saturday, 27" September, 2025 at 12.30 P.M. (IST) through Video Conferencing or Other Audio Visual Means ("VC/OAVM") to transact the businesses as set out in the Notice of AGM a copy of which is being sent to the all Members of the Company only by email on Wednesday, 03rd September, 2025 in

Ministry of Corporate Affairs. Pursuant to the Provision of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Amendment Rules, 2015 and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 the Company is providing facility to the Members for exercising their right to vote on he items of business set out in the said Notice by remote e-voting as well as e-voting during the AGM system through platform provided by National Securities Depository mited ('NSDL'). The details pursuant to the Rules are given here under

Date and time of end of remote e-voting: Friday, 26th September, 2025at 5:00 p.m. (IST)

- may cast their vote electronically. The remote e-Voting by electronic mode shall not be allowed beyond 5.00 p.m. IST or Friday, 26° September, 2025.
- 0) M/s. Ankur Gandhi & Associates, Practicing Company Secretaries, Bilimora, has been
- communicated to the Stock Exchange and will be placed on the website of the Company at www.vcupack.in and on the website of depository.
- Members may contact the following: All queries or issues regarding attending AGM & e-Voting from the e-Voting System, you may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at

evoting@nsdl.co.in For VCU Data Management Limited

Date: 02.09.2025

Date: 04 September, 2025 Company Secretary cum Compliance office

(OF THE BRIHANMUMBAI MAHANAGARPALIKA)

the Financial Year ended 31st March, 2025 and the Reports of the

his candidature for re-appointment.

 To Appoint Mr. Bhupinder Kumar Seth as Director of the Company By Order of the Board

(Formerly known as Expo Gas Containers Limited)

NOTICE OF 42rd ANNUAL GENERAL MEETING AND E- VOTING INFORMATION NOTICE is hereby given that the 42[™] Annual General Meeting (AGM) of the member of **बैंक ऑफ़ बड़ौदा** बँक ऑफ बडोदा, मोहोणे शाखा, **Bank of Baroda** ^{ई मेल} : VJMOHO@bankofbaroda.co.in

कञ्जा सूचना (स्थावर पिळकतकरिता) (नियम ८(१)

(सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८(१) अन्यये) न्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकार, प्राधिकृत आधिकारी, बँक ऑफ बडोदा, मोहोन गाखे चे प्राधिकृत अधिकारी व नात्वान सिक्बुरिटावश्रेशन अंड रिकन्युक्शन ऑफ फायनात्वाअल अंसरस अंड एन्फोसंमेंट ऑफ सिक्बुरिटी इंटरेस्ट (५४ सन २००२) अंबर, २००२ आणि कलम १३(१२) सहवाचना सिक्बुरिटी इंटरेस्ट (एन्फोसंमेंट) रूल्स, २०० च्या नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक २२/०५/२०२५ रोजी एक मागणी सूचना जारी करू कर्नदार/हमीदार/महाणवटदार श्री. दिनकर कांग्रिमाथ पाटील आणि श्रीमती प्रतिमा दिनकर पाटील पहिल्या पजल्यावरील ''विराट क्लासिक' गावातील फ्लंट क्र. १०३ येथे सहणारे मोहोणे, तालुक कल्याण, जिल्हा इहाणे ४२११०२ यांना सूचनेत नमूद केलेली एकम क.४२,०८,३३७/- (रूपये वेचाळीस लाख आह हजार तीन्छो सदतीस मात्र) + १८.०५.२०२५ रोजी वसतीच्या तारखेपर्यंत लाग न केलेले व्यार आणि इतर शुल्क, जर असतील तर, त्यासह करारानुसार दराने त्यावरील पुढील व्याव आणि खर्चे, शुल्क इत्यादी सदर सूचना मिळाल्यापासून ६० दिवसाच्या आत.

रकमेची परतफेड करण्यात कर्बदार / हमीदार कसूर केल्याने कर्बदार / हमीदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, निम्मस्यक्षरीकारांनी येथे खालील विणिलेल्या मिन्कतीचा करूना सदर अँबरच्या कलम १३ च्या उपकरण (४) सहवाचता सिन्दुरिटी इंटरेस्ट (एन्कोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८ अन्वये त्याला/तिला प्रदान करण्याः अग्लेल्या अधिकाराचा वापर करून हा। २९ ऑगस्ट २०२५ रोजी घेतला.

विशेषतः वेश्वेवर नमूद कर्वदार /गहाणदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे इशास देण्यात वेतो की. उक्त मिळकतीशं व्यवहार करू नये व सदर मिळ्कतीशी केत्तेला कोणताही व्यवहार हा वॅक्क ऑफ बडोदरा, मोहोने शाखेकहू रु.४२,०८,३३७/- (रूपये वेचाळोस लाख आठ हजार तीनज्ञे सदनीस मात्र) + लागू न केलेले व्याज आपि इतर शुरुक, जर असर्ताल तर १८.०५.२०२५ रोजीवसूलीच्या तारखेपर्यंत अधिक लागू न केलेले व्याज आणि ज असतीत तर शुल्क आकारते डाईल.

तारण मत्तांच्या विमोचनकरिला उपलब्ध वेळेच्या संदर्भात कलम १३ चे उप-कलम (८) च्या तरतुदीका कर्जदार यांचेलश वेधून घेतले जात आहे.

विराट बलासिक को - ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेडमधील ''विराट बलासिक'' म्हणून ओळखल्य। जाण इमारतीच्या ''ए''विंगमध्ये ५७.२४ चौ. मी. क्षेत्रफळाचाआणि ३.९० चौ. मी. ओपनटेरेस क्षेत्रफळ असलेला पहिल्य . मजल्यावरील फ्लंट क्र. १०३. हिस्सा क्र. १७/१ आणि जुना सब्हें क्र. ४६ असलेल्या प्लॉटवरील सब्हें क्र. ४६. हिस्स क्र. २+३ (भाग) गाव मो सेणे, तालुका कल्याण, जिल्हा ठाणे ४२११०२ वर बांधकामित. फ्लंटची सीमाबद

पूर्व – आकाशाकडे खुली उत्तर - फ्लॉट क्र. १०२ ठिकाण: मोहोन दिनांक : २९-०८-२०२५

टक्षिण - फ्लॅटक्रमांक १०४

प्राधिकृत अधिकारी (वंक ऑफ वडोटा

एक्स्पो इंजिनिअरिंग ॲण्ड प्रोजेक्ट्स लिमिटेड

(पूर्वी एक्स्पो गँस कंटेनसं लिमिटेड नायाने ओखखले जाणारे)

नॉद्रणीकृत कार्यात्तयः एक्स्पो हाऊस, १५०. शेरिफ देवजी स्ट्रीट, मुंबई - ४०० ००३ द्ररुवनी: ०२२-६१३१९६२१ फॅब्स: २३४०१६३५ । स्रीआयएन: एल४०२००एमएच१९८२पीएलसी०२७८३५ संकेतस्थ्छः www.expogas.com इंपेलः compliance@expogas.com

४२वी वार्षिक सर्वसाधारण सभा व ई-मतदान संदर्भातील माहिती

सूचना याद्वारे देण्यात वेत आहे की. एक्स्पो इंजिन्आिएंग अंड प्रोजैक्ट्स लिमिटेड (पूर्वी एक्स्पो गॅस कंटेनर्स लिमिटेड सूचना याद्वार त्यवात वत्त आहं का. एक्स्पा इग्जाकनारा जह अध्यक्त स्थानक र हुन प्राप्त स्थान कर्ता एक्स्पा है स् म्हणून ओब्हजने बाणारे) कंपनीच्या सदस्याची ४२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एवाण्य) सोमवार. २९ सप्टेंबर २०२५ रोजी स. ११,३० वा. व्हिटिओ कोन्फरन्स (क्हासी) / इतर ऑडिओ-व्हिज्युअल साधन (ऑएव्हॉएप सुविधेद्वारे आयोजित केली जाणार आहे, कंपनीच्या ४२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेमध्ये नमू कल्याप्रमाणे, कॉर्पिस्ट व्यवहार मंत्रातवाने (''एससीए') वारी केलेल्या बनास परिपत्रक क्र. ०९/२०२३, यः सदसीर एमसीएने वारी केलेल्या इत र परिपत्रकासह (एकदित प्ले ''एमसीए परिपत्रक'' म्हणून संदर्भित) आणि सिक्युरिटीन अंड एक्सचेंब बोर्ड ऑफ रेडिया (सेबी) ने वारी केलेल्या परिपत्नक क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएफडी-पीओडी-२/फी/सीआयआर/२०२३/१६७. दिनांकित ०७ ऑक्ट्रोबर, २०२३ (बाएढे एकत्रितपणे संदर्गित)) यांच्य अनुषंगाने, कंपनीच्या ४२ स्था व ।पिंक सर्वसाधारण समेच्या सूचनेत नमूद केल्याग्रमाणे, व्यवसाथ करण्यासाठी. (यानंत एकवितपणे ''परिष्यके'' असे संदर्भित)

वरील परिपन्नकांचे पालन करून, कंपनोने गुरुवार ०४ सप्टेंबर, २०२५ रोजी इलेक्ट्रॉनिक पद्धर्ताने कंपनी /रजिस्ट्रार आणि रोआर ट्रान्सफर एवंट/डिपाफिटरिकडे त्यांचे ईमेल आवडी नॉट्रपीकृत केलेल्या भागभारकाता वार्षिक सर्वसाधार समेची सूचना आणि आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या वार्षिक अख्यालाची लिंक इलेक्ट्रानिक पद्धतीने पाढवली आहे. सूचना बाएंढे रेण्यात येते की. कंपनी कायता. २०१३ च्या कत्म ९१ च्या तत्तुर्दानुसार. कंपनी (ट्यवस्यापन आणि प्रशासन) निवम, २०१४ च्या निवम १० आणिसेसी (सूर्चाबद्ध दायित्वे आणि प्रकर्टाकरण आवश्यकता)निवम, २०१५ च्या नियम ४२ नुसार, कंपनीचे सदस्य नॉदणी आणि शेअर हस्तांतरण पुस्तके मंगळ्यार २३ सप्टेंबर, २०२५ ते सो मवा २९ सप्टेंबर २०२५ (टोन्ही टिवस समाविक) वार्षिक सर्वसाधारण सभेच्या उत्शाबे बंट राह्यतील

इलेक्ट्रानिक मतदान प्रणाली द्वारं एवीएमच्या सूचनेत नमूद केल्याग्रमाणे , शेअरधारकांना एवीएम दरम्यान दूरस्थ को किंद व्यवसायावर इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणाली द्वारे मतदान करण्याची संधी असेल . डी मटेरियलाइज्ड पद्धर्ताने . प्रत्यक्ष पद्धर्ता शेअर्स धारण करणाऱ्या भागधारकांसाठौ आणि ज्या भागधारकांनी त्यांचे ईमेल पत्ते नोंदर्णाकृत केले नाहीत त्यांच्यासाठ , अजन आरण करणाऱ्या भागधारकासाठा आण ज्या भागधारकाता त्याच इमले पत्र नाद्रजाकृत करता नाहत त्याच्यासाठा एवाएम बोत्तावण्याच्या सुचनेत दूरध्यपणे किंवा एवाएम दाम्यात मतदान करण्याची पदत ग्रदान केली आहे. व्हासी/ओस्हरीएम द्वार एवीएमला उपस्थित राहण्याच्या सूचना देखील एवीएमच्या सूचनेत प्रदात केल्या आहेत. रिमोट ई-स्हारिंग काताव धी कुकवार, २६ सप्टेंबर, २०२५, स. ९.०० ते रविवार, २८ सप्टेंबर, २०२५, साथ. ५.०० प्रवेत सुक्त होईल. ४२ व्या वार्षिक सर्वसाधारण समेत ई-स्हारिंग देखील उपतन्तव असेल आणि ज्या सदस्यांनी रिमोट

ई-व्होरिंगद्वारे मतदान केलेले नाही ते ४२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मतदान करू शकतील. त्यानंतर मतदानासाठ सीडीएसएलद्वारे ई- व्होटिंग मॉड्यूल बंद केले जाईल. रिमोट ई- व्होटिंगद्वारे मतदान केलेले सदस्य एजीएममध्ये सहभागं होऊ शकतात परंतु त्यांना त्यांचे मतदान करण्याचा अधिकार राहणार नाही. ज्या व्यक्तीचे नाव कर-ऑफ तारखेल म्हणतेच सोपवार, २२ सप्टेंबर, २०१५ रोजी सदस्यांच्या नॉट्णीमध्ये किंव। डिप्पीझ्रिसीनद्वारे राखलेल्या लाभार्थ मातकांच्या नॉट्गीमध्ये नॉर्व्वलेगेले आहे त्यांना एवीएममध्ये स्मिट ई-व्होटिंग तसेच ई-व्होटिंगची सुविधा मिळण्यास पात्र असेल. सूचना पाठवत्यातंत्र कंपनीचा सदस्य वनलेला पातु सोमवार २२ सप्टेंबर, २०२५ रोजी ज्या व्यक्तीकः शेअर्स आहेत , तो helpdeskevotinq@.cdslindia.com वर विनर्ती पाठवून लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळव्

एवीएमच्या सूचनेत नमूद केत्याग्रमाणे, इत्तेवद्गीनिक मतदान प्रणातीद्वार मागधारकांना दूरस्यपणे किंवा व्यवसायाच्य ए(वेएम) दास्यान त्यांचे मतदान करण्याची संधी असेल. डीपटेरियलाइन्ड पदतीने, भौतिक पदतीने शेअर्स धारण करणाऱ्या भागधारकांसाठी आणि ज्या मागधारकांनी त्यांचे ईमेल पत्ते नोंदर्णाकृत केले नाहीत त्यांच्यासाठी एवीए। बोलावण्याच्या सूचनेत दुरस्थपणे किंता एजीएम दरम्यान मतदान करण्याची पद्धत प्रदान केली आहे. ब्हीसी/ओएब्हीए द्वारे एउ। एमला उपस्थित राहण्याच्या सूचना देखील एउ।एमच्या सूचनेत प्रदान केल्या आहेत.

ज्या भागधारकांना बैठकीदरम्यान त्यां चेविचारव्यक्त क रायचे आहेत/प्रस्त विचारायचे आहेत त्यांनी बैठकीच्या किमान ७ (सात) दिवस आधी त्यांचे नाव, दिमंट खाते क्रमांक/फोलिओ क्रमांक, ईमेल आयडी:

compliance@expogas.com वर नमूद करून त्यांची विनंती पाठवून वक्ता म्हणून नॉदणी करू अकता. ज्या शेअराधारकांनी प्रत्यक्ष शेअर्स धारण केले आहेत आणि ज्यांनी कंप्सीकडे त्यांचे ईमेल पने अपडेट केलेले नाहीत त्यांना विनंती आहे की त्यांनी कंपनीच्या रविस्टार आणि ट्रान्सफर एजंटस, अँड्रॉइट कॉ परिट सर्व्हिस प्राप्टास्ट लिमिटेड यांना फोलिओ क्रमांक आणि शे आहोल्डरचे नाव देऊन योग्य स्वाक्षरी केलेले दिनंती पत्र पाठवून त्यांचे ईमेल पत्ते अपडेट करावेत. डिम्टेरियलाइज्ड मोडमध्ये शेअर्स धारण करणन्य। शेअरधारकांना विनती आहे की त्यांनी संबंधित डिपॉक्सिटर सहभागीकडे त्यांचे इंमेल पते नॉदर्णाकृत / अपडेट करावेत. २०२४-२५ आर्थिक वर्णसाठी वार्षिक सर्वसाधार सभेची सूचना आणि वार्षिक अहवाल संटल डिपोझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) च्या वेबसाइटर https://www.odslindia.com वर उपलब्ध आहेत.

२०२४-२५ च्या आर्थिक वर्षांसाठी वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि वार्षिक अहवाल स्टॉक एक्सर्वजेस बीएमई लिगिरेडच्या वेबसाइर (www.bseindia.com) वर उपलब्ध आहेत बिथे कंपनीचे शेअसं सूर्वाबद्ध आहे. आणि कंपनीच्या वेबसाइर www.expogas.com वर उपलब्ध आहेत. वर तुम्हाला सीडीएसएल ई-ऑटिंग् सिस्टममधून एबीएम आणि ई-व्होर्टिगमध्ये उपस्थित राहण्याबाबत काही प्रश्न किंवा समस्य। असतील तर तुम्ही halpdesk.evoting@.cdslindla.com वर ईमेल लिह् शकता किंवा १८०० २२ ५५ ३३ या ईमेल फ्री क्रमांकावर संपर्क साधू शकता किंवा श्री. राकेश द्रब्बर्गा, व्यवस्थापक, (सीडीएसएन) संट्रल बेपोसिटरी सर्व्हिसस (इंडिया लिमिटेड helpdeskevoling(g.cdslindis.com यांना विनंती पाठवू राफता.

वोई ऑफ डायरेक्टसं यांच्या आदेशानुसाः एक्सपो इंजिनिआरंग ॲण्ड प्रोजेक्ट्स लियिटेड करित (पूर्वी एक्सपो गाँस कंटेनसं लियिटेड नावाने ओळखले जाणारे)

सही/ पीती ग्राप कंपनी सचिव एम. ऋ. ५६३७६ UNIPHOS INTERNATIONAL LIMITED

CIN: U24219GJ1992PLC027317 Reg. Off.: A-1011A, Sonorous-A, 10th Floor, Near Mahatma Gandhi Circle, Opp. Circuit House, Railway Station Road, Vapi,

Valsad, Pardi, Gujarat, India-396191. WEBSITE: www.uilonline.com, E-MAIL: uil@uilonline.com NOTICE

Notice is hereby given that pursuant to the provisions of Section 108 of the Companies, Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time, the Company is providing its members facility to exercise their right to vote on resolutions proposed to be passed in the 33rd Annual General Meeting of the Company scheduled to be held on Monday, 29th September, 2025 at 9.00 a.m. at 11, G.I.D.C., Vapi-396195 Gujarat. The members may cast their votes using an electronic voting system from a place other than the venue of the meeting ('Remote e-voting'). The Company has engaged the services of National Securities Depository Limited (NSDL) as the Agency to provide

The communication relating to remote e-voting inter-alia containing User ID and password along with a copy of Notice convening the meeting has been dispatched to the Members. The Notice of the meeting is available on the website of the Company at www.uilonline.com.

The remote e-voting facility shall commence on 26th September, 2025 from 9.00 a.m. (IST) and end on 28th September, 2025 at (5.00 p.m.) (IST). The remote evoting shall not be allowed beyond the said date

The members who have cast their vote by remote e-voting may attend the meeting but shall not be entitled to cast their vote again. In case of any queries, you may refer the remote e-voting user manual for members available at the download section of

marico

मॅरिको लिमिटेड

सीअग्यएन : L15140MH1988PLC049208

नोंदणीकृत कार्यालय: ७ व । मजला, प्रन्ड पलाडियम, १७५, सीएसटी रोड.

ापुणाकृत काश्याय . ७ व । व बता, अन्य नताव्यव, र च्या, तप्तता (६). कातिना, सांताकृद्ध (पूर्व), मुंबर – ४०० ०९८. द्रुप्यनी, क्रमांक : +९१-०२२-२६४८ ०४८०, फॅक्स क्रमांक : +९१-०२२-२६५० ०१५९

वेक्साइट : www.marico.com; ई-मेल : investor@manico.com

सूचना

कंपनीच्या हकिटी सममागांचे गुंतवणूकदार शिक्षण आणि संरक्षण निधी (आयर्हपीएफ) यांच्याकडे हस्तांतरण

पद्वारे सूचना देण्यान येत आहे की, पॉरिको लिमिटेड (''कंपनी'') च्या समास**रां**ना कायदा २०१३ (''कायदा'') च्या लागू

सलेल्या त्यत्रींच्या अनुसार तसेच त्यासह वाचा आयर्रपाएफ प्रापिकरण (लेखांकन, अंकेक्षण, हस्तानरण आणि।परतावा)

नियम २०१६ आणि त्यात वेडावेडी करण्यात आतंत्रत्या सुग्रारणा ("आयडेपीएफ नियम") यांच्या अनुसार आणि संवी (तिर्तिरंग ऑस्टिगेशन्स अंड डिस्क्तोजर रिकायपॅरेस) अधिनियम २०१५ ("सेवी तिर्तिरंग रेयुक्तेशन्स") च्या अनुसार

र्मुचन करण्यान येते की, कंपन<u>ीच्या चित्तीय वर्ष २०१८-१९ कॉला पहिला अंतरिम लाभा</u>ण जो सलगसात वर्षे राचार्राहत

आहे किया अदा केलेला नाही आणि अता लामांसाच्या संदर्भातील समभाग आईपीएक प्रापिकरण वांच्याकडे हस्तांतीरत

तसेच संबंधित सममागांवर सर्व ते भविष्यकालीन लाभ ज्यात लाभांश, बोनस समभाग, स्प्लिट कन्सॉलिडेशन यांचा समावेश

कंप्ती संबंधित सप्तमागथरकांत्री त्यांचा लाभांश आणि लामांशाच्या संदर्भातील समभाग आयर्रपीएफ प्राधिकरण यांच्याकडे

आहेत तो तप्शीत कंपनीचे संकेतस्यळ येथे देण्यात आला आहे आणि तो https://marico.com/india/investor/

असे समभाग जे अमर्डपीएरू प्राचिकरण यांच्याकडे हस्तांतीरत होण्यासाठी पात्र आहेत आणि जे डिमेंट स्वरूपत आहेत

त्या संदर्भात कंपनी डिपॉझिटरी यांच्याशी सदरील समभाग आवर्डपीएफ प्राप्टिकरण यांच्याकडे हस्तांतरित करण्याच्या संदर्भाने

कॉर्पोरेट एंबरानच्या माय्यपात्न संपर्क साधगार आहे. तसेच असे समभाग जे आयईपीएफ प्राप्तिकरण यांच्याकडे हस्तांतरित

होण्यासाठी पात्र आहेत आणि जे प्रत्यक्ष स्वरूपात आहेत त्या संदर्भात कंपनी मूळ समभाग प्रमाणपत्रांच्या ऐवर्जी डुप्टिकेट

समभाग प्रमानपत्र वारी करील, समभाग डिमर्टीअलाइन करुयासाठी आणि आयर्डपीएरू प्राधिकरण यांच्याकडे हस्तांतरित करुप्याच्या उंदरयाचे. समभाग प्रमानपत्रे जी अत्रा सर्वमानयारकांच्या नाने नौदर्गीकृत आहेत ती आपीअप रह होतील

संबंधित सममागधारकांकडून लामांशावर दावा करण्याच्या संदर्भात कंपनीला शुक्रवार, दिनांक २८ नोव्हेंबर २०२५ पर्यं

कोणलाही प्रतिसार प्राप्त न प्राप्त्यात किंव। अन्य अशाकोणत्याही दिवताप्येत यो गुदत म्हणून वाढविण्यात आला आहे. त्यः तारखेष्येत प्रतिसाद प्राप्त न प्राप्त्यास, आवर्षपीएक नियमानच्ये नमूद करप्यन्त आलेल्या आधरयकतांच्या पूर्वतत्तर्वी,

कंपनी आवर्ड्सीएक दिवगात गृहु करण्यात आलेत्य। वेळाचकावा अनुसार संबंधित लाभांश आणि सामाग आवर्ड्सीएर ग्राधिकरण यांच्याकडे हस्तांतरित करील.

आयर्डपीएफ नियगानुसार आयर्डपीएफकडे स्थानांतरित करण्यात आलेले दावारहित लामांत रक्कम व रोअसीसंदर्मात

कंपनीविरोपात कोणताही दावा करता येणार नाही. तथापि, मागपारकांना दोन्ही आयईपीएफकडे स्थानांतरित करण्यात

आलेले दावारहित लाभारा व रोअर्स (अरा। रोअर्सवरील लाभ, काही अत्तत्यास) त्याकरिता आयर्रपीएफ नियम ानुसार विहित आयईपीएफ प्राधिकाऱ्यांकडे ई-फॉर्ग आयईपीएफ ५ अंतर्गत अर्ज करून दावा करता येईल व सदर

कॉर्भ कॉर्पोरेट कापकाज पंत्रात्तयाची बेबसाइट <u>https://www.mca.gov.in</u> >>MCAservices >>Company

वरील संदर्भाने तममागचारकांचा कोणल्वाही शंका किंवा २श्र असल्यास तममागघारक कंपनी रिकट्रार आणि शंअर ट्रान्स्कर एकंट (''अगर्टाए') एमब्एूकजी इन टाइम इंडिया प्रावव्हेट तिमिटेड (बापूर्वीची ओळख तिक इन टाइम

इंडिया प्रायव्हेट लिपिटेड) यांच्याशी सी १०१, एम्बसी २४७ पार्क, एल बी एस गार्ग, विक्रोब्टी (पश्चिम) गुंबई ४००

०८३ : दरप्यनी ऋगांक : ०८१०८१ १६७६७ किंवा आपली शंका किंबा सेबा विवंती आरटीई यांचे संकेतस्यळ यांच्या

कंपनीचा हरित उपक्रम आणि १०० दिवसाची प्रचार मोहीम सक्षम निवेशक चा भाग म्हणून कंपनी समभागपारकांव

केवायमी अग्रयायत करण्यासाठी तप्याल ज्यात पंतकाई क्रमांक (आधारही लिंक असलेले), संपर्क तप्याल टपाली

अधिक माहितीसाठी कृष्या भेट द्वाः : <u>https://marico.com/india/investors/documentation/dividend</u>

परिको लिपिटेड करिता

कंपनी सचिव व अनुपातन अधिकार

सही/-

विनय एम प

त्ता आणि दिन कोड. मोबाईल क्रमोक), शैंक खाते क्रमांक, नमुना स्वाक्षरी आणि संबंधित फ्रोलिओ/डिमंट खा नामन्दिरंगन तपशील अरायान करण्याचे आवाहनकरीत आहे.

गातून चेब लिक <u>https:web.in.mpms.mufq.com /helpdesk /Service Request.html</u> येथे साद्य

आहे ते थेट आईपीएफ प्राधिकरण यांच्याकडे थेट हस्तांतरित होणार आहेत.

documentation/dividend येथे पाहता येईल.

e-Filing>>IEPF Services वरून प्राप्त करता येऊ राकेल

र्बाएसई - https://www.bseindia.com/: आणि

दिनांक : ०५ सप्टेंबर, २०२५

नेंगनल स्टॉक एसरवेंज ऑफ इंडिया लिगिटेड <u>httos://www.nseindia.com/.</u>

ाठी कायग्राच्या अनुसार तसेच आयर्र्शएफ नियमांपध्ये नपूद करण्यात आलेल्या प्रक्रियेच्या अनुसार पात्र आहेत.

www.evoting.nsdl.com or call on toll free no. 1800-222-990. FOR UNIPHOS INTERNATIONAL LTD.

Date: 4th September, 2025

Bipin Jani (DIN: 00297043)

माननीय राष्ट्रीय कंपनी कायदा ऱ्यायाधिकरणाकडे, मुंबई खंडपीठ सी.पी. (सीएए) क्र. ११८ / २०२५ सी.ए. (सीएए) /२३४/एमवी-आयव्ही/२०२४

प्रकरण: कंपनी कायदा. २०१३ (१८ ऑफ २०१३) अन्बरे कंपनी कायदा, २०१३ मधील कलम २३० सह कहाम २३२ तसेच इतर लागू असलेल्या तरतुदी व कंपन्या (समझोते, ट्यवल्या व विलीनीकरणे) नियम, २०१६ मधील नियम १५ तसेच राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायधिकरण नियम, २०१६

। धील नियम ११, २३ व ३४ यांनुसार फएत्स्सोएन हेल्बकेअर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, जी भारतीय कंपनी कायदा, २०१३ अंतर्गत नॉदर्णाकृत एव . गायव्हेट लिमिटेड कंपनी आहे (नॉदर्णाकृत कार्यालय: १०२३, सोलारीस खटाऊन, ग्रो. एन. एस. फडके मार्ग, अंधेरी (पूर्व), मुंबई, महाराष्ट्र, भारत ४०००६९, सीआयएनः यू७४९०९एमएच२०२४पीटीसी४२५९३१) (यापुढे ेयाचिकाकता क्र. १ / हस्तांतरित कंपनी '' न्हण्त संदर्भित) आणि इन्ब्हेंदिया हेल्श्वके अर लिमिटेड, वी मारतीय कंपनी काय दा. १९५६ अंतर्गत नॉदर्णकृत एक पब्लिक लिमिटेड कंपनी आहे (नॉदर्णाकृत कार्यात्तव:खटलाक्र. १ व २. ७ वा मजला, ओबेरॉय कॉमर्ज १, ओबेरॉय गार्डन सिटी, गोरेगाव (पूर्व), मुंबई, महाराष्ट्र, भारत ४०००६३ त्र अ पनिता, जानाव कान व पनित्र कान है। जानाव कान जाना जानाव है। हुए, तुब्द, कान है। हिस्ता विकास सी आवर्ष, हुप सी आवर्ष, हुप्रेप्टरेश्यप्यव्यव्यव्यक्ति है। हिस्ता विकास सी अवर्ष के सी किया किया है। हिस्ता विकास सी अवर्षी म्हणून सर्दर्भित) (संयुक्तरणे ''याचिकाकर्त'' म्हणून संदर्भित) बत्यांचे संबंधित भागधारक बांच्या विलीमीकरणांच्य

म्हित्सोएन हेल्थके अर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड

इन्व्हेंटिया हेल्थके अर लिमिटेड

....याचिकाकर्ता क्र. १ / हस्तांतरित कंपनी

....याचिकाकतां क्र. २ / हस्तांतरित कंपन याचिकेच्या सनावणीची सचना

कंपनी कायदा, २०१३ मधील कतम २३० सहकलम २३२ अन्वये, एफएलसीएन हेल्थकेअर इंडिया ग्रायवहेट लिमिटेड व इन्हेंदिया हेल्थकेंअर लिपिटेड आणि त्यांच्या माणभारकांमशील विलीतींकरणांच्या योजनेस मान्यता रेण्यासाठी संयुक्त याविका (''याचिका'') याविकाकत्यां कंपत्यांगी दियांक १० बुलै, २०२५ रोजी दाखल केली होती व मुंबई खंदपीठराष्ट्रीय कंपनी लान्यायाधिकराणांकडून दियांक १४ ऑगस्ट, २०२५ रोजी स्वीकृत करण्यातआली आहे. सद्र याचिकाची अंतिम सनावर्णी माननीय न्यायाधिकारणा कहे दिनांक ०९ ऑक्टोबर, २०२५ रोजी निस्तित करण्यास आली

्राण कोणत्यारी त्यक्तीम महा याच्छिम पार्दिबा रायका असल्याम अथवा विरोध करावयाका असल्याम त्यांनी आपले नार व पत्ता नमूद करून स्वतःच्या किंवा त्यांचे वकील यांच्या सहीने स्व।क्षरीतउदेशफा याचिकाकर्ता क्र. २ यांच्याकां बाली नमूद केलेल्या पत्थावर, या सूचनेचे प्रामीपासून २ (दोन) आठवड्यांच्या आत पेरहोचेल अशा रीतीने पाठवावे जरत्यांना याचिकेस विरोध करावयाचा असेल तर, हरकतीची कारणे अथवा त्याच्या प्रतिज्ञापत्राची प्रत अशा सूचनेसह द्यावी. याक्किची प्रत आवश्यक शुल्क मरत्यास याक्किककर्ता क्र. २ कडून उपलब्ध करून दिली जाईल. दिनांकः ०५ सप्टेंबर, २०२५

> इन्द्रॅटिया हेल्थकेअर तिमिटेड खटला क्र. १ व २, ७ वा मजला, ओबेरॉय कॉमर्ज १, ओबेरॉय गार्डन सिटी गोरेगाव (पूर्व), मुंबई, महाराष्ट्र, मारत ४०००६३ र्-मेल: rupa.desal@Inventia.com

विनसम डायमंड्स अँड ज्वेलरी लिमिटेड लिक्किडेशन अंतर्गत

एमसीए नुसार नोंदणीकृत कार्यालयः केशाखा मार्केट-२, गोतलावाडी कटरगाम, सुरत, गुजरात, भारत. सीआयएन : एल३६९१०जीजे१९८५पीएतसी०१५९१५, ३९५००४

ण्यायोग्य नसतेती मालमतेच्या अधिहस्तांकराव इसॉल्क्सी अँण्ड वॅक्रप्टसी कोड, २०१६ अन्वये खारस्य अघिन्यक्ती (ईओआय)

वेन्सम डायमंड्स अंड ज्वेलरी लिमिटेडच्या ''सहबगत्या मिळण्यायोग्य नसतेती मग्तमता (एनआरआरए)' तिकिडेशन अंतर्गत (''कॉपॉरेट कर्जदार'') च्या अमिस्तांकरिता संबंधित इच्छुक पक्षांकडून स्वारस्य व्यत रण्यासाठी जनतेला याद्रारे सचना टेण्यात येत आहे. माननीय राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकाण, अहमटाबार बंडपीठाने ०१.०९.२०२० रोजी पारित केलेल्या आदेशानुसार कॉपॉरेट कर्जदार तिकिडेशन अंतर्गत आहे. कॉपॉरेट कर्बदार ज्ञ्नेलर्स आणि उत्पादक आणि रिफायन्सं, डीलर्स, कमिशन एवंट अ।णि हिरे, रत्ने, मौल्यवान दगड, बुलियन, सोने चांदी आणि इतर मौल्यवान धातू आणि खनिजे आणि दागिने आणि त्यापासून बनवलेल्या वस्तूंचे दागिने, सान पाद जाएन क्षेत्र नारववान बाहु जाए वान्त्र जाए। स्वाबदोच्या आणि क्सा आणि हस्तकलंच्या मैल्यवान चस्तूंबह चिंगंतरा आणि आयोतदाराच्या व्यवसायत मुतलेला होता, नारहरी आणि दिवाळखारी संहिता (लिक्विडरम प्रोसेस) २०१६ च्या तस्तुदीसह वाचलेल्या, नारहरी , शणि दिवाब्खोरी मंडळाच्या नियम ३७ए अंतर्गत एनआरआरएच्या नियुक्तीसाठी इच्छुक पक्षांकडून ऑफर गर्गविण्यात येत आहेत.

. ठॉपॉरेट कर्जदाराची मालमत्ता ''जशी आहे तिथे आहे'', ''जशी आहे तशी आहे'', ''जेथे आहे तिथे आहे'', ''जेथे आहे तिथे आहे." आणि "संसाधनाच्या आधारे." या तत्त्वावा नियुक्त करण्यासाठी आफर केली बात आहे कारण असे नियुक्ती कोणत्याही प्रकर च्या हमी आणि वुकसानभरपाईशिबाय केली बाते. ग्हजतेने प्राप्त न होणाऱ्या मालमत्तेच्या नियुक्तीसाठी मालमत्तेचा तपशील

प्स्तक मृल्य १. आयवीसी २०१६ च्या कलम ४३, ४५ आणि ६६ अंतर्गत अर्ज दाखल \$346.00,000 ताळेबंद अंतर्गत ग्राम करण्यायोग्य 45.35.35.35.383 पुस्तकमूल्य (मारू. मध्ये रक्तम) सरकारी किंवा ट्रस्ट सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूक • सुरक्ष। ठेवी 80.34.333 कर्ज आणि अग्राम (इतर) ८४,४४० २१,७४.८५.५१८ • इतरांना कर्ज (असुरक्षित, योग्य) • दीर्घकातीन व्यापार प्राप्य 4,547,04,84,883

टीप: हे आमंत्रण रच्छुक पक्षांना आगंत्रित यरण्याचा उद्देश आहे आणि विक्री करण्यासाठी लिकिडेटर किंवा कॉर्पोरर कर्बदारारुहून कोण्याही प्रकारने बंधन किंवा बंधन निर्माण करत नाही. लिक्टिडेटरला प्रक्रिया रह करण्याचा किंवा सुधारित करण्याचा आणि/किंवा कोणतेही कारण न देता आणि कोणत्याही दायित्वाहित्वाय कोणत्याही बातीदार/पश्चाला स्वीकारण्याचा आणि/किंवा अपात्र छत्वण्याचा अधिकार राष्ट्र्व ठेवला आहे. ही एक बंधनकारक प्रक्रिया नाही आणि ती लिकिडेटर/भागधारक सहगणर समितीच्या विभेकबुद्धीच्या अधीन असेल. संहितेच्या कलम् ५ च्या कलम (एफ) च्या तरतुदीनुसार, इच्छुक बोलीदार जरआयवीसी, २०१६ च्या कलम २९ए मध्ये नमूद केलेल्या पात्रता निकषांची पूर्तता करण्यात अयशस्त्री झाले तर ते बोली। सादर करण्यास पात्र राहणार नाहीत (बेब्बोबेब्बी

ईओआय प्रकाशितकरण्याची तारीख	04-08-3034
पात्रता कागदपत्रे सादर करण्याची शेक्टची तारीख	२०-०९-२०२५,
पात्र सहभागींचीधोषणा करण्याची तारीख	₹४-०९-२०३५
तपासणी/योग्य तपासणीची शेक्टची तारीख	0 १ - १ 0 - २ 0 २५
सीलबंद लिफाफ्यात तपशीलवार ऑफर सादर करण्याची शेवटची तारीख	08-20-50 54

गिधारकांच्या सहागार समिर्ता (''एससी सी^{''}) शी सहामसत्तत करून ग्राम <mark>श</mark>ालेल्या पुनरावलोकन किंव। प्रस्तावाक मी सञ्जागार प्रक्रिया, सञ्जागार आणि सञ्जागार म्हणून कामकरतो. निविदा कग्ग्द्यत्रे आणि इतर तपशोत्नांसाठी. तुमवी विनंती liquidator.winsome@gmail.com वर इंमेल करा.

ब्रिजेंद्र कमार मिश्रा विनसम डायमइस अँड ज्लेलरी लिमिटेडचे लिकिडेटर - लिकिडेशन अंतर्गत

एएफए: एए२/१०२५७/०२/३११२२५/२०३४८७, ३१.१२.२०२५ पर्यंत वैध संपर्क पत्ताः वॉटरफॉल इन्सॉलव्हन्सी प्रोफेशनल्स प्रायव्हेट लिथिटेड, १२२१. मेकर चेंबर ५, निरमन पाँइंट, मुंबई - ४०००२१ इंमेल: liquidator.winsome@gmail.com

ठिकाण: मुंबई

बॉम्बे स्वदेशी स्टोअर्स लिमिटेड

सी आयएन : U74999MH1905PLC000223 नांदणीकत कार्यालय: बेस्टर्न इंडिया हाउस. सर. पी. एम. रोड. फोर्ट. पंबई-४०० ००१. **फोन: +**९१ २२ ६६६६ ६९२५. कांपोरिट कार्यालय: ५०९, ५ वा मजला, हबटाउनसोत्तारिस, प्रोफ. एनएस फडके मार्ग.

तेली ग ह्यी समोर, बिजय नगर, अंधेरी पूर्व, मुंबई-४०० ०६९, फोन: +९१ २२ ६८३५ १६००. चेवसाइट : www.thebombaystore.com ई-मेल : investor@bombaystore.com ब्हिडीओ कॉन्फरसिंग (ब्हीसी)/अदर ऑडिओ ब्हिज्यअल मिन्स (ओएब्हीएम) मार्फत घेण्यासाठी नियोजित कंपनीच्या ११९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

आणि ई-मतदान माहिती सूचना याद्वारे देण्यात येत आहे की , कंपनीची ११९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (''एजीएम'') एजीएमच्य सूचनेमध्ये नमुद केलेले कामकाज करण्यासाठी कंपनी अधिनियम, २०१३ आणि त्या अंतर्गत केलेले नियम सहवाचता दिनांक १९ सप्टेंबर, २०२४ रोजीचे निगम ब्यवहार मंत्रालय (एमसीए) ने जारी केलेले जनरल

सर्क्युलर ०९/२०२४ (यानंतर 'एमसीए सर्क्युलर' असा उद्घेख) च्या सर्व प्रयोज्य तरतुर्दीच्या अनुपालनात वहीं सी/ओएवहीएम मार्फत शुक्रवार, २६ सप्टेंबर, २०२५ रोजी स. ११.३० वा. भाप्रबे घेण्यात येणार आहे. सभासदांना सेंट्रल डिपॉब्रिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडोएसएल) ई-मनदान प्रणाली मार्फत एजीएमच्या लाईव्ह वेवकास्ट पाहण्याकरिता किंवा व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएमला हजर राहण्याची सविधा परविण्यात येईल. एजीएमच्या सूचनेसह **वार्षिक** अहवाल २०२४-२५ हा कंपनीचे रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर

एजंट/डिपॉझिटरीजकडे ईमेल पत्ते नौंदविलेल्या सभासदांना फक्त इलेक्ट्रॉनिक माध्यमाने पाठविण्यात आल आहे. सूचना आणि **वर्षिक** अहवाल २०२४-२५ कंपनीची येवसाझ्ट <u>www.thebombaystore.com</u> वर व सीडीएसएलची वेनसाइट <u>vww.evrotingindia.com वर स्ध्दा उपलब्ध आहे.</u>

हिमंद माध्यमाने शेअर्स धारण केलेल्या सभासदाना त्याच्या डिपॉझिटरी पार्टिसिप्टसकडे त्याचे इंमेल पर आणि मोबाईल नंबर नोंदविण्याची विनंती करण्यात येत आहे. प्रत्यक्ष माध्यमाने शेअर्स धारण केलेले सभासद ज्यांनी त्यांचे ई–मेल अँड्रेसेस नॉद्वले/अद्ययावत केले नाहीत त्यांना एमयुएफजी इनटाईम इंडिया प्रायब्देट तिमिटेड, कंपनीचे रजिस्टार आणि टान्स्फर एजंट, ज्यांचा एता सी-१०१, एम्ब्सी २४७, एलगीएस मार्ग, विक्रोळी पश्चिम, मुंबई-४०००८३ कडेकिया <u>rnt.helpdesk@in.mpms.mulg.com</u> येथे विहित प्रपत्र आणि इतर संबंधित दस्तावेजांमध्ये तपशिल सादर करण्याची विनती करण्यात येत आहे. कंपनो अधिनियम, २०१३ च्य। कलम १०८ आणि वेळोवेळो सुधारीत कंपनोज (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम २०च्या तरतुरींना अनुसबन कंपनीला <u>www.evolingindia.com</u> येथील सौडीएसएतची ईलेक्ट्रॉनिक पतदान प्रणाली वापरुन एजीएमच्या सूचनेमध्ये नमुद सर्व केलेल्या ठरावांवर इलेक्ट्रॉनिकरनी त्यांचे मतदान करण्याची सुविधा पुरविल्याचा आनंद होत आहे. सर्व सभासदांना याद्वारे सचित करण्यात येते की.

ए) एजीएमच्या सचनेत नमुद केलेले कामकाज इलेक्ट्रॉनिक माध्यमाने मतदानामार्फत करता येईल. बी) ज्या व्यक्तीची नावे कट ऑफ तारीख म्हणजेच शुक्रवार, १९ सप्टेंबर, २०२५ रोजीस डिपॉझिटरिक्डे

असलेले लाभकारी मालकांचे रिजस्टर किंवा सभासद रिजस्टरमध्ये नोंदविलेली असतील तेच फक्त सीडोएसएत ई-मतदान प्लॅंटफॉॅंम (www.evolingindia.com) मार्फत दूरस्थ ई-मतदान सुविधा घेण्यासाढी किंवा एजीएममध्ये मतदान ("दूरस्थ ई-मतदान") करण्यासाठी हकादार राहतील.

सी) ई-मतदान कालाव धी सोमवार, २२ सप्टेंबर, २०२५ रोजी (स. ०९.०० वा.) सुरु होईल आणि गुरुवार, २५ सप्टेंबर, २०२५ रोजी (सायं. ५.०० वा.) संपेल. ई-मतदान मॉड्युल त्यानंतर सीडोएसएत द्वारे निष्क्रिय करण्यात येईल. ठरावावर एकदा केलेल्या मतदानात सभासदाला त्यानंतर बदल करण्याची परवानगी देण्यात येणार नाही.

डी) कोणीही व्यक्ती ज्यांनी एजीएमची सूचना पाठियत्यानंतर कंपनीचे शेअर्स संपरित केले आहेत आणि कंपनीचे सभासद बनले आहेत आणि कट ऑफ तारीख म्हणजेच शुक्रबार, १९ सप्टेंबर, २०२५ रोजीस शेअर्स धारण केलेले आहेत ते वरील दस्तावेज पाहण्यासाठी कंपनीच्या वेवसाईटला भेट देऊ रुकतात, असे सभासद helpdesk.evoling@cdslindia.com वर विनंती पाठवून त्यांचा लॉगोन आयडी वपासवर्ड प्राप्तकरून दूरस्थई-मतदानामार्फत त्यांचे मतदान करू शकतात. तथापि, जर त्या व्यक्तीने ई-पतदानासाठी सीडीएसएलकडे अगोदर नोंदणी नोंदणी केली असेल तर ते पतदान करण्याकरिता विद्यमान युजर आयडी व पासवर्ड वापर राकतात.

ई) एजोएमला हजर असलेले सभासद ज्यांनी दरस्थ ई-मतदानाद्वारे त्यांचे मतदान केलेले नाही ते एजीएम दरम्यान ई-मतदानामार्फत त्यांचे मतदान करण्यासाठी पात्र राहतील, ज्या सभासदानी दरस्थ ई-मतदानामार्फत मतदान केले आहे ते एजीएमला हजर राहू शकतात परंतु सभेत पुन्हा त्यांचे मतदान

ई-म<mark>त्दान आणि एजीएमला हजर राहण्याच्या प्रक्रिये संदर्भात कोणत्याही चौकशी किं</mark>या समस्येकरित सभासद बारंबार विचारले जाणारे प्राप्त (एफएक्युज) आणि ई-मतदान मॅन्युअल हेल्प सेक्शन अंतर्गत www.evolingindia.com येथे उपलब्ध आहे ते पाहू शकतात, किया helpdesk.evoling@cdslindia.com वर ई-मेल पाठवावा किया टोल फ्री क्र. १८०० २१ ०९९११ येथे

दिनांक : ४ सप्टेंबर, २०२५

ठिकाण : मुंबई

बॉम्बे स्वदेशी स्टोअर्स लिपिटेडच्य संचालक मंडळाच्या आदेशान्य

सही/ मधु चांडव केनरा बैंक Canara Bank

कॅनरा बँक, प्रादेशिक कार्यातय, ठाणे, दोस्ती पिनाकल, १ला मजला रोड क्र. २२ नवीन पासपोर्ट कार्यालयाजवळ ठाणे पश्चिम-४००६०४

शाखा संदर्भ: आरओ/कायदेशीर/सरफेसी/२२४/२०२५/अंबरनाथ मुख्य (०२०१) दिनांक: ०३-०९-२०२५

कब्जा सूचना

ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकर्ता हे कॅनरा बँकेचे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्टनशन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस अँड एन्फोर्सपेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (ॲक्ट ५४ सन २००२) आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्सपेंट) स्ट्स. २००२ च्या नियम ३ अन्बये प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक १४.०९.२०२३ रोजी मागणी

कर्जदार मे. प्रकाश बांधकाम! साई चरण अपार्टमेंट, प्लॉट क्र. १९७, तळ मजला, खोली क्र. ३, शिवगंगानगर, अंबरनाथ पूर्व, ता.-कल्याण, ठाणे-४२१५०१ (महा) (कर्जदार) आणि मयत. श्री. राँबिन संतोष चक्रबर्टी प्राँप/गहाणवटदार), साई चरण अपार्टमॅट, प्लाँट क्र. १९७, तळमजला, खोली क्र. ०.३, शिवगंगानगर, अंबरनाथ

पूर्वजल-कल्याण, ठाणे- ४२१५०१ (महा) (कर्जदार). गहाणवटदार/कर्जदाराचे कायदेशीर वारस

श्री. प्रकाश रॉबिन चक्रबर्टी (पुत्र-कायदेशीरवारस)

साई चरण अपार्टमेंट, प्लॉट क्र. १९७, तळमजला, रूम क्र. ३, शिवगंगनगर, अंबरनाथ पूर्व, ता.- कल्याण ठाणे-४२१५०१ (महा)

किंवा

फ्लॅट क्र.१०३, फ्लोअर ॲंटिना, १ला मजला, रिलायन्स रेसिडेन्सी, गाब पेल, अंबरनाथ

श्रीमती राधा चक्रवर्टी (पत्नी-कायदेशीर) साई चरण अपार्टमेंट, प्लॉट क्र. १९७, तळमजला, खोली क्र. ०.३, शिवगंगा नगर,

अंबरनाथ पूर्व, ता.-कल्याण, ठाणे-४२१५०१ (महा) (कर्जदार).

श्री. किरान रॉबिन चक्रबर्टी (पुत्र-कायदेशीर वारस) साई चरण अपार्टमेंट, प्लॉट क्र. १९७, तळमजला, खोली क्र..३, शिवगंगा नगर, अंबरनाथ पूर्व, ताल-कल्याण, ठाणे-४२१५०१ (महा)

(कर्जदार). यांना सूचनेतील नमूद रक्कम रु. १५,४४,५७५.०५ /- (रुपये पंधरा लाख चल्वेचाळीस हजार पाचरो पंच्याहत्तर आणि पाच पैसे मात्र) अधिक लागू न केलेले न्याज आणि शुल्क, या रकमेची परतफेड सदर सूचना तारखेपासून ६० **दिवसांत क**रण्यास सांगितले होते.

रकमेची परतफेड करण्यास कर्जदार असमर्थ ठरल्याने, याद्वारे विशेषत: वरील नमुद कर्जदार आणि सर्बसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, निम्नस्याक्षरीकारांनी खालील नमूद मिळकतीचा कब्जा त्यांना सदर ॲक्टच्या कलम १३ (४) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्सपेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८ आणि ९ अन्बये प्राप्त अधिकारांचा वापर दिनांक ०३ सप्टेंबर , २०२५ रोजी घेतला आहे. विशेषतः कर्जदार आणि हमीदार आणि सर्बसामान्य जनतेस यादारे इशारा देण्यात येतो की. सदर पिळकतीशी व्यवहार करू नये व सदर पिळकतीशी केलेला कोणताही व्यवहार हा कॅनरा बँक. अंबरनाथ मुख्य (०२०१) शाखेच्या रु. १८,०४,४४३.०८/- (रुपये अठरा लाख चार हजार चारशे त्रेचाळीस आणि आठ पैसे मात्र) आणि पुढील ब्याजाच्या भाराअधीन राहील.

स्थावर मिळकतीचे वर्णन

'श्री साई चरण अपार्टमेंट'' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इमारतीत मोजमापित ४६२ चौ फू. (चटई क्षेत्र) असलेले निवासी फ्लॅट क्र. जी-०३, तळ मजला, अंबरनाथ (कंसई) गावात स्थित आणि स्थित असलेल्या जमीनीचे ते सर्व भाग आणि विभाग, तालुका अंबरनाथ जिल्हा, ठाणे नोंदणी उपजिल्हा उल्हासनगर, अंबरनाथ महानगरपालिक। परिषद धारक सर्व्हें क्र. .७० च्या हदीत. हिस्सा क्र. प्लॉट क्र. १९७ एकूण क्षेत्र ५९१.०९७ चौ. मी. सीटीएस ७४६२. सीमाबद्ध क्षेत्रे: पूर्व-प्लॉट क्र. १९६

पश्चिम-प्लॉटक्र. १९८ शिवचा उत्तर-मऊ रस्ता गंगा नगर दक्षिण - प्लॉटक, २०८

दिनांक : ०३-०९-२०२५

ठिकाण : ठाणे

सही/-प्राधिकृत अधिकारी

ठिकाण: मुंबई, महाराष्ट्र

अधिकाऱ्याचे नाव

रेशेवटच्या उपलब्ध ताळेबंदानसार अंदाजे रकम.

सुधारित केल्याप्रमाणे). उच्छुक बोलीदार/पक्षांनी स्वतःची स्वतंत्र चौकशी करावी.

ईओआव प्रक्राशितकरण्याची तारीख	04-08-3034
पात्रता कागदपत्रे सादर करण्याची शेवटची तारीख	30-06-5056
पात्र सहभागींचीयोषणा करण्याची नारीख	38-08-3034
तपासणी/योग्य तपासणीची शेवटची तारीख	0 १ - १ 0 - २ 0 २५
सीतबंद तिफाप्त्यात तपशीत्तवार ऑफर सादर करण्याची शेवटची तारीख	08-90-7074
. 0.4 11 0.0111 0	` ` ` ~

१४.०२.२०१५ च्या आदेशानुसार नियुक्ती (१९.०२.२०१५ रोजी आदेश प्राप्त झाली) आयवीवीआय नॉटणी: आयवीवीआय/आयपीए-००२/आयबी-एन००१०९/२०१७-१८/१०२५७

एडतवैस ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कं. लि. Reconstruction सीआयएनः युद्द७१००एमएच२००७पीएलसी१७४७५९ र्डलवैस हाऊस, सी एस टी :रोड लगत, कलिना, मुंबई-४०० ०९८

जोडपत्र-IV-ए (नियम ८(६) आणि ९(१) स्थावर मत्ताच्या ई-लिलाव करिता विक्री सूचना

खाते : उपा **डि**स्टी<mark>न्यटमं लिपिटे इ. यहीपीए देना इंडिया ग्रा. लि. आणि पुनम गृता</mark> सिन्युरिटायसेयन अंगड रिकन्स्ट्वरान ऑफ फायनानिगयल अंसेटस् अंगड एन्योसेयेंट ऑफ सिन्युर्पटी इंटरेस्ट अंबट्, २००२ सत्वाचता सिक्यार्टी इटोस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ च्यानियम ८(६) साठी आणि ९(१) साठी परंतुके रंतर्गत तारण मलेच्या विक्रीकारता ई-लिलाव विक्री सूचना

इएआरसी ट्रस्ट – एससी ३५२ (ईएआरसी) ३५२चे ट्रस्ट्री प्रणूत तिच्या क्षमतेत कार्यता आमही एडतर्वस ॲसेट रिकन्स्ट्रकान कंपनी लिमिटेड , आम्हरता सिन्युगिटायझतन ॲण्ड फिन्स्ट्रकान ऑफ फायनाव्शिअल ॲसेटस ॲण्ड ए-फोर्समेंट ऑफ सिन्युगिटी इंटोस्ट ऑक्ट, २००२ ("सरफैसी अधिनियम") अंतर्गत ८ ऑक्ट्रेबर, २०१८ दिनांकित "अमिहस्तांकन करार") मार्फत बँक ऑफ इंडिया ("मूळ अ**मिहस्तांकनकर्ता**") द्वारे श्री अगर्गक गुमा, कु. रूपिका गुमा आणि कु. श्रीया गुमा ('वैयक्तिक हमोदार') (यनंतर एकत्रितरित्य 'तारण पुरविष्यरे "म्हणून संदर्भित) यांचे वैयक्तिक हमी आणि त्यामधील सर्व हक्ष. नामाधिकार, हितसंब ध सह उथा डिस्टुम्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड (''कर्जदार १''), युडीपोएल देना इंडिया प्रा. लि. (''कर्जदार २'') आणि सी. प्नम अशोब नुमा ("कर्नदार ३, वेदातिक, हमोदार आणि गहाणवटदार") (यानंतर एकवितरित्या "कर्नदर" म्हणून सदर्भित) यांचे कर्व अभितस्तांकत केले आहे.

मूळे अभिष्टस्तांकनकर्त्यांने कत्तम १३(२) साह्याचता सिक्युारटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ (''नियम'') च्य निवम (३) अंतर्गत दिलेल्या अधिकाराचा वाषा करन २० दूत. २०२० रोजी देव आणि देणे असलेले रू १९,४५.०४,९२७/- (रूपये एकोणीस कोटी पंचेचाळीसलाख चार हजार नऊगे सत्ताचीस मात्र) सह पुटील व्यात्र. खर्च, प्रभार आणि परिव्यप इ. ही रकम परतफेड करण्यासाठी कर्बदार आणि तिच्या तारण पुरवठादारा-ोत्तविण्यार्कारता १सप्टेंबर, २०२० दिनाबित मागणी सूचना (''१३(२) सूचना '') जारी केली होती.

कर्जदार म्हणून तुम्ही तुमच्या क्षमतेत सह तारण परवठादारांनी उपरोक्त १३(२) सचनेमध्ये मागितल्याप्रमाणे ६० (साठ देवसांच्या आत थकवाकीची रक्तम मरण्यात अवरास्वी ठरल्यामुळे. आप्ही सरफेसी कायद्याच्या कतम १३(४) सहवास्त नियमचे नियम ८ आणि नियम ४ अंतर्गत हिलेल्या अधिकाराचा वाषा करून आम्ही यावालील विवर्णित तारण मनेचा थच्या वसुली कारता विक्रीद्वारे हस्तांतरित क्यण्याचे अधिकार समाविष्टीत फ्लॅट २६ जून, २०२४ ह्यातारण मतेचा प्रत्यक्ष कब्जा घेतला आहे. पुढे , सरफैसी अधि नियम सहवाच्ता सिक्यारिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट)रुल्स , २००२ च्या नि यम ८ (६) नंतर्गत विक्रीची एक सूचना (''विमोचन सूचना'') सदर सूचनेच्या ३० दिवसांच्या आत तारण मनेच्या विमोचनाकरिता एकअंतिम संधी म्हणून सर्व कर्जदारांसह तिच्या तारण परवडादारांना ७ नोव्हेंबर, २०२४ रोजी जारी केली होती.

गता, कर्जदारांनी आणि त्यांच्या तारण प्रदात्यांनी उपरोक्त विमोचन सूचनेपासून ३० (तीस) दिवसांच्या आत आपले कर्ज विमोचन करण्यासाठी त्यांचे रक्त वापरण्यास कस्रा केल्याने आणि उपरोक्त लिलाव विक्री सूचनेचे प्रकारान झाल्यानंतरही सर्वसाधारणपणे जनतेला आणि विरोषतः कर्जदारांना आणि त्यांच्यातारण प्रदात्यांना अंतिमसूचना देण्यात येत आहे की खाली नमुद्र केलेली तारण मालमता. ईए आरसी कहे गहाण ठेवलेली तारण मतेचा प्रत्यक्ष ताचा अधिकत अधिकाऱ्या ''एओं'') नी घेतला आहे. ती ११ जुन, २०२४ रोजी देय आणि देय योग्य असत्तेल्या रु. २४,१०.५३,०८६/- (रुपये चोवीस कोटी दहा लाख त्रेपन्न हजार गहाएँगी मात्र) सह पुटील व्याव आणि त्यावसील इतर परिव्यव/खर्च आणि कर्वदार आणि त्यांच्या तारण प्रदात्यांनी केलेल्या देवकांचे समायोजन केल्यानंतर एतकेड/बसुली हाँइंपर्यंत ''जसे आहे तिथे आह'', ''जसे आहें जे आहें'', ''जे आहें तिथे आहें'' आणि ''कोणताही आधाराशिवाय'' या आधारायर २३ सप्टेंचर, २०२५ रोजी स. ११:०० ते दु. १२:०० चा. पर्यंत सह प्रत्येकी ५ पिनिटांच्या अपर्यादित चिस्तारासह ई - लिलाव एजन्सी में, ई - प्रोक्योरमेंट टेक्नॉलॉजीज लिपिटेड (ऑक्शन टायगर) द्वारे त्यांच्या बेबसाईट /पोर्टल https://edeluweissarc.auctiontique.net वर ई-लिलाचापार्फत विकत्ती जाईल. ई-लिलाचाच्या तपरातिनांसह राखीव किंमत आणि इसारा अनामत रक्कम आणि स्थावर मालमक्तेचे वर्णन

गखीव किंपन	निरिश्रणाची नारीख आणि इसारा अनामन रक्कम (ईएमडी)	इसारा अनामतरकाम (ईएमडी)	स्वारस्याची अघिन्यकी आणि इंग्ल्पडी सादर करण्याची अंतिम तारीख	ई-तितावाची नारीख आणि बेळ
रू. १९.७७.००,००/- (रूपये एकोणीस कोटी सत्याहनर लाख मात्र)	१२ सप्टेंबर, २०२५ दु. ४.०० ते सांघ. ५:३० वा.	इंए मडी रू. १,९८,००,०००/- (रूपये एक कराँड अञ्चया णवलाखमात्र)	२२ सप्टेंबर, २०२५ रोजीस सार्थः ५.३० वा. पर्यत	२३ सप्टेंबर. २०२५ स. ११.०० ते दु. १२.००

<u>ई--लिलाद्यासाठी ठेवलेल्या तारण मन्नेचे वर्णनः</u>

बार आणि कंबाला हिल विभाग वाक्केश्वर मुंबई – ४०० ००२ च्या हदीत ''एम्बेसी अरार्टमॅट'' सीएचएस लि प्रेया दर्शनी पार्क जवळ, नेफ्यिन सी रोड येथे स्थित सन्हें क्र. ४५.३ किंता प्लॉट क्र./फ्लॅट क्र./अपार्टमेंट क्र. ३१-बी, माजनाप्ति २९३९ ची. फू. चटह क्षेत्र आणि किस्ट अप क्षेत्र ४४०८ ची. फू. सह त्यावरीत उमी अस्तरत्या रूपाती, रोडतरू चे ते सर्व भाग आणि विभाग आणि पुढीप्रमाणे सीमाब प्द: उत्तरेकडे किया त्या दिग्रोने : रिशयन वाणिज्य दूगवास ; फूर्वेकडे केंवा त्या दिशेने: नेपियन सी रोड; दक्षिणोकडे किंवा त्या दिशेने: प्रिय दर्शनी पार्क आणि पश्चिमेकडे किंवा त्या दिशोनेः : समुद्र दृश्य.

विक्रीच्या तपशीतचार अटी आणि शतौंकारता कृपया ईएआरसी ची वेवसाईट म्हणजेच www.edelwelssarcin मध्ये दिलेल्या लिंकचा संदर्भ प्र्याचा. कोणताही तपशील किया चौकशी करिता कृपया संपर्क साधाया

श्री. जाफर लकडावाल 9८६ ७२३५२५३ Darsh Ajmer a@edelweis sarc.in 9,336,946,948 दिनांक: सप्टेंबर ०५, २०२५ सही / - प्रधिकृत अधिकार्र एडतवंस असेट रिकन्ट्रक्शन कंपनी लिमिटेड (इंएआरमी ट्रस्ट- एममी ३५२ चे ट्रम्टी म्हणून तिस्या क्षमनेन कार्यरत)

जाहीर सूचना

सूचना याद्वारे देण्यात येते की, श्री. संजय देवकीनंदन गुप्ता यांनी सिटी औंड इंडस्ट्रियल डेव्हतपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र लिमिटेड यांच्याद्वारे मे . माघोराम मुलचंद सन्स यांच्या नावे निष्पादित केलेला, दिनांक २८ जून, १९९८ चा मूळ भाडेपट्टा करार गहाँळ झाला आणि हरबिला आहे जो खालील परिशिष्टात वर्णिलेल्या मिळकतीच्या संबंधित आहे आणि अनु क्र. २२३ सन १९९८ अंतर्गत रितसर नोंदणीकृत आहे. सर्ब ब्यक्तींना बरील सदर मूळ दस्तावेजांच्या आधारे खालील

नमूद मिळकतीविरोधात किंवा त्यार्कारता गहाण किंवा अन्यकाहीच्या मार्गे कोणतेही दाबे असल्यास तसे सदर लिखित स्वरूपात त्या संदर्भामधील कागदोपत्री परान्यांसह निम्नस्वाक्षरीकारांना त्यांचे कार्यालय येथे विश्वविनीत, प्लॉट क्र. ४१७, डी. के. संधु मार्ग. चेंबूर, मुंबई ४०००७१ येथे किंवा ईमेलद्वारे निम्नस्वाक्षरीकारांना ईमेल आवडी~ amoltem be@gmail.com येथे या प्रसिद्धीच्या तारखेपासून १४ दिनसांच्या आत कळनिणे आवश्यक आहे. अन्यथा, तसे दावे जर काही असल्यास ते त्यागित मानले जातील.

परिशिष्ट उल्लेखित परिशिष्ट

भाडेपट्ट्याची जमीन, मोजमापित ४५० चाँरस मीटर्स, सेक्टर १७ चा प्लॉट क्र. १५२९, स्टील वेअरहाऊर्सिंग कॉम्प्लेक्स, गाब कळंबोली, तालुका पनयेल, जिल्हा रायगड, ४१०२१८, जी पढीलप्रमाणे सीमाबद्ध आहे :

-उत्तरेला किंवा त्यादिशेने : प्लॉट क्र. १५३० ; दक्षिणेला किंवा त्यादिशेने : प्लॉट क्र. १५२८; पूर्वेला किंवा त्यादिशेने प्लॉट क्र. १५६४; आणि गश्चिमेला किंवा त्यादिशेने : रस्ता क्र. १७

> अमोल के. टेंबे वकील

दि इंडियन जिमखाना (माट्गा) लिमिटेड

सीआयएन : यु९९९९एमएच१९३२जीएपी००१८६३ नोंदणीकृत कार्यालय: जिमखाना पन्हेतियन, के. ए. सब्रमनिवम रोड. माटुंगा, मुंबई - ४०००१९ संपर्क क्र : ८६.५७६८७८१७, ईमेल : iridgymkhana@yahoo.co.in

वेत्रसाईट : www.indgymkhana.com

सूचना सूचना याद्वारे देण्यात वेते की दि इंडियन जिसखाना (माटुंगा) लिफिटेड ('कंपनी') च्या सभासदांची **व्याण्णवावी (९३ वी)** वार्षिक सर्वसाधारण सभा ९३ व्या एजीएमला वोत्तविणाऱ्या सूचनेत नमूद केलेले कामकाज करण्यासाठी जिमखाना पव्हेलियन, के. ए. सुब्रमन्त्रिम रोड, माटुंगा, मुंबई-४०० ०१९ येथे शनिवार, २७ सप्टेंबर, २०२५ रोजी स. १०.४५ वा. घेण्यातयेणार आहे

सुवनेतील कामकाज करण्यासाठी अनुक्रमे ०८ एप्रिल, २०२०, १३ एप्रिल, २०२०, ०५ मे, २०२०, ०५ मे, २०२२ च २८ डिसेंबर, २०२२ दिनांकीत एमसीए जनरल सर्क्युलर १४/२०२०, १७/२०२०, २०/२०२०, ०२/२०२२ च १०/२०२२ च्या अनुपालनात आणि वरील सर्क्युलसंच्या अनुपालनात ९३ ब्या एजीएमच्या सूचनेसह वार्षिक अहवाल २०२४-२५ हा जिमखाऱ्याकडे नोंदणीकृत ईमेल पत्यावर सभासदांना पन्नत इतेक्ट्रॉनिक माध्यमाने पाठविण्यात येईल. एजीएमच्या सूचनेसह वित्तीय वर्ष २०२४-२५ करिता चार्षिक अहयालाची साँफ्ट काँपी जिमखाऱ्याकडे

त्यांच्या उपलब्ध नोंदणीकृत इमेल पत्त्यावर ०२ सप्टेंबर, २०२५ रोजी किंवा पूर्वी जिमखान्याच्या सभासदांना पाठवता आहे. सभासदांनी नोंद घ्यावी की। सचना आणि वार्षिक अहवाल २०२४-२५ जिमखात्याची वेबसाईट www.indgymkhana.com वर आणि इंडियन जिमखान्याच्या मोबाईल ॲपवर

-वरील माहितो हो कंपनी अधिनियम २०१३ च्या तरतुदी आणि एमसीए सक्युंतसंच्या अनुपालनात जिपखान्याच्या सर्व सभासदांचे लाभ आणि माहितीकारता जारी करण्यात येत आहे

दि इंडियन जिमखाना (माटुंगा) लिमिटेड करिता

(डीआयएन : ००२२२९२६)

सही/-जयंत लॅप्सिया दिनांक : ०४ सप्टेंबर, २०२५ अध्यक्ष

G2 के सेंद्रल बेंक ऑफ इंडिया सेंद्रल बेंक ऑफ इंडिया Central Beak of the li शाखा : अहमदनगर (नियम ८(१)

कब्जा सूचना (स्थावर मिळकतीकरिता) सेंट्रल बैंक ऑफ इंडिया, शाखाचे प्राधिकृत अधिकाऱ्यांनी सिक्युरिटायझेशन अँन्ड रिकन्स्ट्रवशन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲंन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट. २००२ अन्वये आणि कलम १३(१२) सहबाचता सिक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स,

२००२ च्या नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा बापर करून दिनांक ०५.०६.२०२५ रोजी स

मागणी सूचना जारी करून कर्जदार कर्जदार श्री. मनीप दत्तात्रय सातपुते (कर्जदार)

आणि श्रीमती सुनीता दत्तात्रय सातपुते (सह-कर्जदार) यांस यांना मागणीची सूचना जारी

निवासस्थान पत्ता प्लॉट क्र. २६. आणि २७/५, सर्व्हे क्र. ४०/१, भिस्ताबाग महालच्या मागे, तपोबन रोड, फणसेनगर, तालुका आणि जिल्हा अहमदनगर यांना सूचनेतील एकूण नमूद रक्तम रु. ३०,९८,३३१.७४/- (रुपये तीस लाख अट्ट्याण्णय हजार तीनशे एकतीस आणि चौन्याहत्तर पैसे मात्र) आणि त्यावरिल व्याज सदर सूचना प्राप्तीच्या तारखेपासून ६०

दिवसांत करण्यात सांगितले होते. रकमेची परतफेड करण्यास कर्जदार असमर्थ ठरल्याने, कर्जदार, आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खाली बर्णन करण्यात आलेल्या मिळकतीचा कब्जा त्यांना/तिला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा बापर करून सदर ॲंक्टच्या कलम १३ च्या उपकलम (४) अंतर्गत सहबाचता सदर रूल्स, २००२ च्या नियम ८ अन्बये या १ सप्टेंबर २०२५ रोजी घेतला आहे.

विशेषतः कर्जदार आणि हमीदार सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीशी कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांस रक्षम रु. ३०,९८,३३१.७४/- (रुपये तीस लाख अट्टुबाण्णय हजार तीनशे एकतीस आणि चौन्याहत्तर पैसे मात्र) आणि त्यानरील

कर्जदारचे लक्ष तारण मत्ता विमोचनासाठी उपलब्ध वेळेच्या संदर्भात सरफैसी अँक्टच्या कलम १३ चे उप-कलम (८) च्या तरतुर्दीकडे वेधण्यात येत आहे.

स्थायर मिळकतीचे यणंन

ठिकाणः अहमदनगर

ठिकाण : मुंबई

ज्या अर्थी

आणि विभाग ज्यामघ्ये ५२.६७ चौ. फूट बांधकामित क्षेत्र ५७.९३ चौ. मीटर सर्व्हे क्र. ४०/१ वर, मौजे भिस्ताबाग, तपोवन रोड, ताल आणि जिल्हा अहमदनगर येथे स्थित आहे. श्री. मनीष दत्तात्रय सातपुते आणि श्रीमती सुनीता दत्तात्रय सातपुते यांच्या मालकीचे आहे. सीमाबध्दता

पर्व - ६ मीटर रस्ता थेण – गेब्लॉक क २६ आणि २७/४ पश्चिम - सर्व्हे क्र. चा भाग उत्तर - रो ब्लॉक क्रमांक २६ आणि २७/६ दिनांक : ०१.०९.२०२५

प्राधिकृत अधिकारी मेंटल बँक ऑफ इंडिया

दि स्वस्तिक सेफ डिपॉझिट अँड इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेड

सीआयएन : एल६५१९०एमएच१९४० पीएलसी००३१५१ नोंदणीकृत कार्यालयः १ ला मजला, पिरामल टाँबर, पेनिन्सुला काँपीरेट पार्क, गणपतराब कदम मार्ग, लो अर परळ, मुंबई - ४०००१३. दृ. : ०२२-३०७६७७००

ई : complianceofficer.swastik@piramal.com येवसाइट : www.theswastiksafedeposit.in सूचना (कंपनीच्या समभागधारकांच्या माहितीसाठी)

विषय : कंपनीच्या समभागांचे इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंड (आयईपीएफ) ऑथोरिटीकडे हस्तांतरण ही सूचना सुधारित आयईपीएफऑथोरिटी (लेखा, लेखा परीक्षण, हस्तांतरण आणि परतावा) नियम २०१६ (नियम) च्या तरतुर्दौच्या अनुपंगाने प्रकाशित करण्यात आली आहे.

अन्य बार्बोसह सदर नियमांपध्ये सर्व सम्भाग ज्यावर त्नाभारा सलग सात वर्षे किंवा अधिक

साठी प्रदान करण्यात आलेले नाहीत किंवा त्यांचा दावा करण्यात आलेला नाही ते आवर्डपीएफ

ऑथोरिटीच्या नावे हस्तांतर करण्यासाठी तरतुद आहे. वित्तिय वर्ष २०२५-२६ दरम्वान उचित कार्यबाही करण्यासाठी कंपनीने ज्वांचे समभाग आवर्रपीएफ ऑथोरिटीकडे हस्तांतरित करणे आहे अशा संबंधित समभागधारकांना तिच्या पत्र दिनांकीत २१ मे. २०२४ मार्फत बैयक्तिकरित्या कळबले आहे. कंपनीने आयर्डपीएफ ऑथोरिटी कडे हस्तांतर होणारे समभाग आणि अशा भागधारकांचे संपूर्ण तपशील बेब लिंक https://www.theswastiksafedeposit.in/uploads/Shares%20to% 20be%20transferred%20to%20IEPF%2025.pdf येथे रोकड न केलेले लाभांश व

पाहण्यासाठी सदर वेबलिक पाहण्याची विनंती करण्यात येत आहे. भागघारकांता या गोष्टीची नोंद घेण्याची बिनंती करण्यात येत आहे की, दाबान केलेले लामांश आणि आवईपीएफकडे हस्तांतरित करण्यात आलेले संबंधित समभाग अशा सममागांबर देय असतेल्या फायद्यांसह नियमांतर्गत नियत केलेल्या प्रक्रियेचे पालन करून आयईपीएफकडून ऑथॉरिटी पुन्हा दावा करता येतील.

आयर्डपीएफ ऑयॉरिटीकडे हस्तांतरित होण्यास पात्र शेअर्स यांचे तपशील पडताळन

प्रत्यक्ष स्वरूपात सममाग धारण करणारे आणि ज्यांचे समभाग आयईपीएफ ऑथोरिटीकडे हस्तांतरित करणे आहे अशा संबंधित सममागधारकांनी या गोष्टीची नोंद करायी की. कंपनी त्यांनी धारण केलेल्या समभागांच्या बदल्यात नियमांनसार आयईपीएफ ऑथोरिटीकडे समभाग हस्तांतरित आणि डिमटेरिलायझेशन करण्याच्या हेतूसाठी समभाग प्रमाणपत्र (त्रां)ची प्रतिलिपी प्रत जारी करणार आहे आणि मुळ समें भागधारकांच्या नावे नोंद्णीकृत आलेली समभाग प्रमाणपत्रे आपोआप रह होतील आणि त्यावर व्यवहार होणार नाही. समभागधारकांनी वाही गोष्टीची नोंद घ्याबी की. कंपनीकडून वेबसाइटबर उपलब्ध करण्यात आलेले तपशील हे सदर निवमांच्या अनुपंगाने आयर्डपीएफकडे हस्तांतरित करण्याच्या हेतूने प्रतिलिपी समभाग प्रमाणपत्रे जारी करण्यासाठी पुरेशी सूचना असल्याचे गृहित धरले जाईल आणि मानले जाईल.

कंपनीला संबंधित समभागधारकांकडून २६ नोव्हेंबर, २०२५ रोजी पर्यंत कोणताही वैध दाबा प्राप्त न झाल्यास कंपनी नियमांच्या पूर्ततेच्या दृष्टीकोनातून समभाग नियमांमध्ये निर्निर्दिष्ट केलेल्या प्रक्रियेनुसार पुढील सूचना न देता अंतिम तारखेला आयईपीएफ आँथोरिटीकडे समभाग हम्तांतरित करेल.

उक्तनिर्देशित बाबीबद्दल कोणतीही शंका / माहिती/ स्पष्टीकरण हवे असल्यास समभागधारकांना विनंती करण्यात येत आहे की त्यांनी कंपनीचे निबंधक आणि शेअर ट्रान्सफर एजंट में . एपयुएफजी इनटाइम इंडिया प्रा. लि., सी १०१, २४७ पार्क, एल बी एस मार्ग, बिक्रोळी (पश्चिम) मुंबई- ४०००८३, दूरघ्वनी क्रमांक ४९१८६०००/४९१८ ६२७०, इमेलrnt.helpdesk@in.mpms.mufg.com येथे संपर्क साघावा.

दि स्वस्तिक सेफ डिपॉझिट्स अँड इन्हेस्टमेंट्स लिमिटेड करिता

सही/-स्थान : मुंबई सुनिल अडुकिया दिनांक : ०३ सप्टेंबर, २०२५ संचालक